

महाराष्ट्र विधानपरिषद

पहिले अधिवेशन, २०१६

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

सोमवार, दिनांक २८ मार्च, २०१६ / चैत्र ८, १९३८ (शके)

- (१) महसूल, पुनर्वसन व मदत कार्य, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ, कृषी आणि फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय, राज्य उत्पादन शुल्क मंत्री
- (२) परिवहन मंत्री
- (३) ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री
- यांचे प्रभारी विभाग

प्रश्नांची एकूण संख्या - ७३

शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजनेचा हप्ता शासनाकडून भरण्याबाबत

- (१) * १५५४३ श्रीमती दिप्ती चवधरी, डॉ.सुधीर तांबे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी नुकतीच पीकविमा योजना जाहीर केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रिमीयमच्या दीड ते दोन टक्के हा विमा हप्त्यामधील शेतकऱ्यांचा हिस्सा राज्य शासन भरणार आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय,

(२) प्रस्तावित प्रधानमंत्री फसल बिमा (PMFBY) योजनेअंतर्गत विमा हप्ता वास्तवदर्शी दराने आकारण्यात येणार असून त्यातील शेतकऱ्यांचा हिस्सा खालीलप्रमाणे राहणार आहे :-

खरीप पिके :- विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के अथवा प्रत्यक्ष विमा हप्ता दरानुसार येणारी रक्कम यापैकी कमी असेल ते.

रब्बी पिके :- विमा संरक्षित रकमेच्या १.५ टक्के अथवा प्रत्यक्ष विमा हप्ता दरानुसार येणारी रक्कम यापैकी कमी असेल ते.

नगदी पिके :- विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के अथवा प्रत्यक्ष विमा हप्ता दरानुसार येणारी रक्कम यापैकी कमी असेल ते.

विमा हप्त्यातील उर्वरित रक्कम राज्य व केंद्र शासनाद्वारे ५०-५० टक्के याप्रमाणे भरणा करण्यात येणार आहे.

(३), (४) व (५) प्रधानमंत्री फसल बिमा योजना (PMFBY) खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून फळपिके वाचविण्याचे तसेच कांदा चाळीचे प्रस्ताव अनुदानाअभावी प्रलंबित असल्याबाबत

(२) * १४९४६ श्री.जयवंतराव जाधव : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून दुष्काळ सदृश्य परिस्थितीत बहुवार्षिक फळपिके वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी येवला व निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे रूपये १० कोटी ५५ लाखाचे अनुदान शासनाकडे प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नाशिक जिल्ह्यात सन २०१४-२०१५ पासून ५ हजार ५८२ शेतकऱ्यांचे राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील कांदा चाळीचे प्रस्ताव अनुदानामुळे प्रलंबित आहेत तसेच कांदा चाळीच्या प्रस्तावांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार प्रलंबित अनुदान वितरीत करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) हे खरे नाही.

(२) नाशिक जिल्ह्यात सन २०१४-१५ पासून ५ हजार ५८२ शेतकऱ्यांचे राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील कांदा चाळीचे प्रस्ताव अनुदानामुळे प्रलंबित आहेत, हे खरे नाही.

सन २०१३-१४ मधील कांदाचाळीबाबत तक्रार प्राप्त झालेली आहे.

(३) व (४) उपरोक्त तक्रारीबाबत चौकशी करण्यात आली असून, मौजे वाकद येथील ४ शेतकऱ्यांच्या कांदाचाळीमध्ये गैरव्यवहार आढळून आला आहे. यामध्ये २ कर्मचारी दोषी आढळून आले असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच संबंधित शेतकऱ्यांकडून अनुदानाची रक्कम रु.१,२७,०००/- वसूल करण्यात आलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे जिल्ह्यातील आंदर मावळातील गावांना बससेवा सुरु करण्याबाबत

(३) * १५७९६ अॅड.जयदेव गायकवाड, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्ह्यातील आंदर मावळातील राजपुरी, बेलज, कल्हाट, कोंडीवडे, कचरेवाडी, घोणशेत, पारवडी, कुसवली येथून शेकडो मुली टाकवे बुद्रुक येथील न्यु इंग्लिश स्कूलमध्ये शिकायला येतात मात्र सदर गावात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बससेवा नसल्याने मुलींना नित्याने शिक्षणासाठी चालत प्रवास करावा लागत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर गावातून एस.टी. बस सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) नाही.

(२) व (३) पुणे जिल्ह्यातील आंदर मावळातील गावांपैकी कोंडीवडे व पारवडी या गावांना थेट रा.प. सेवा असून तेथील विद्यार्थीनींनी अनुक्रमे ८ व २ असे महामंडळाच्या सवलतीचे पास काढलेले आहेत. तसेच कुसवली हे गांव तळेगांव

टाकवे खांडी या मार्गावरील वाहनगाव या गावापासून १.० कि.मी. अंतरावर असून तळेगांव खांडी या मार्गावरून जाणाऱ्या एकूण ९ फेऱ्या (तळेगांव - खांडी ५ व तळेगांव सावळा ४ फेऱ्या) यांचा लाभ तेथील विद्यार्थी घेत आहेत. उर्वरित राजपुरी, बेलज, कल्हाट, कचरेवाडी, घोणशेत ही गावे टाकवे येथून सुमारे ३ ते ४ कि.मी. अंतरावर असून त्या ठिकाणी रा.प. सेवा उपलब्ध करून देण्याबाबत राज्य परिवहन महामंडळास आदेश देण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पाटोणपाडा वा जांभुळपाडा (जि.ठाणे) या आदिवासी पाड्यातील
जमिनीवर अनधिकृतपणे बांधकाम सुरु केल्याबाबत**

(४) * १५३१३ श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.जगन्नाथ शिंदे, अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पाटोणपाडा वा जांभुळपाडा (जि.ठाणे) या आदिवासी पाड्यातील जमिनीवर अतिक्रमण करून "सुपर ड्रीम्स इस्टेट लि" या कंपनीने अनधिकृतपणे बांधकाम सुरु केल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरची जागा शासनाच्या "प्राव्हीडंट फंड" विभागासाठी असून कंपनीने अधिकाऱ्यांशी संगनमत करून कागदपत्रात फेरफार करून जागा मिळवली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरच्या कंपनीने लीज तसेच बांधकामाची परवानगी न घेता बांधकाम सुरु केल्यानंतर स्थानिकांनी तक्रारी करून सुध्दा अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या बांधकामामुळे स्थानिक आदिवासींची वहिवाट रोखण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी, ठाणे यांनी समक्ष भेट देऊन दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) मौजे जांभुळपाडा येथील जाणे येणेसाठी असलेला रस्ता बंद झाल्याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी, ठाणे यांच्याकडे प्राप्त झाली आहे. तथापि, प्रश्नाधीन जमिनीच्या अधिकार अभिलेखात “भारत सरकार तर्फे इन्व्हेस्टमेंट प्राव्हीडन्ट कंपनी तर्फे मॅनेजर व वहिवाटदार जी.जी. प्रधान” यांचे नाव दाखल असून इतर हक्कात भाडेपट्टाधारक व पोट भाडेपट्टाधारक यांची नावे आहेत. पोट भाडेपट्टाधारकांमध्ये सुपर ट्रिम रिअल इस्टेट प्रा.लि. यांच्या नावाची ही नोंद आहे.

(२) अशी बाब निदर्शनास आली नाही.

(३) मौजे येऊर, ता.जि.ठाणे येथील स.नं.१२/२, ३ या भूखंडावरील विकास प्रस्तावाच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका यांनी दिनांक २०/१०/२०१२ व ०२/०२/२०१६ च्या पत्रान्वये ना मंजूरी कळविली असून सदर भूखंडावरील इमारतीचे नकाशे मंजूर केलेले नाहीत अथवा बांधकामास परवानगी दिलेली नाही.

(४) सदरची बाब निदर्शनास येताच जिल्हाधिकारी, ठाणे यांनी दिनांक ११/०१/२०१६ रोजी समक्ष भेट देऊन दिलेल्या सूचनानुसार तहसिलदार, ठाणे यांच्याकडून आदिवासी नागरिकांच्या वहिवाटीचा रस्ता खुला करण्यात आला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

----- महाराष्ट्र वक्फ बोर्ड सदस्य व अध्यक्ष नियुक्तीबाबत

(५) * १५०४३ श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.सतिश चव्हाण :

सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वक्फ अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी वक्फ मंडळ, औरंगाबाद यांना बैठका घेणे बंधनकारक असतांनाही मागील दोन वर्षात त्यांनी बैठका घेतल्या नसल्याबाबतचा आक्षेप स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा.औकाफ मंत्री यांच्याकडे सन २०१५ मध्ये वा त्यादरम्यान लेखी निवेदनाद्वारे केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डावर सदस्यांची नियुक्ती व अध्यक्षींची निवड करण्याबाबत क्लिअर अँड कॉन्क्रिट शपथपत्र सादर करण्याबाबत मा.उच्च न्यायालय, औरंगाबाद यांनी शासनास याचिका क्र.११७३/२०१४ प्रमाणे दिनांक २१ मार्च, २०१५ रोजी आदेश दिले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अल्पसंख्यांक विभागाच्या सह सचिवांनी दिनांक १८ एप्रिल, २०१५ रोजी शपथपत्र सादर करून याच महिन्यात प्रक्रिया पूर्ण करू असे लेखी शपथपत्र मा.उच्च न्यायालयात सादर केले होते, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे शपथपत्र सादर करूनही प्रत्यक्षात संपूर्ण सदस्यांची नियुक्ती व अध्यक्षांची नियुक्ती न करता मा.न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या सचिव, सहसचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी वक्फ बोर्ड व शासनाची चौकशी करून त्यांच्यावर आदेश भंगाची कारवाई निश्चित करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्री महोदयांकडे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उक्त प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याबाबत तसेच, सदस्य नियुक्ती व अध्यक्ष निवड करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय.

(२) होय.

(३) होय.

(४) व (५) होय. अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतची वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे.

याचिका क्र.११७३/२०१४ प्रकरणी दिनांक १८.४.२०१५ रोजी दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात तत्कालीन परिस्थिती नमूद करण्यात आली होती. त्यावेळी वक्फ मंडळावर एकूण नऊ सदस्य कार्यरत होते व उर्वरित संवर्गातून सदस्यांची नामनिर्देशनाने नियुक्ती करण्याचा त्याचप्रमाणे काही सदस्यांच्या ऐवजी नवीन सदस्य नियुक्तीचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन होता. सदर प्रस्तावावरील कार्यवाही त्याच महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता असून तदनंतर वक्फ मंडळाची रचना पूर्ण होईल व त्यानंतर अध्यक्षांची निवड करण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात येईल असे उपरोक्त शपथपत्रात नमूद करण्यात आले होते. शपथपत्रात नमूद केल्यानुसार सदरची कार्यवाही पूर्ण करून दिनांक २५ मे, २०१५ च्या शासन अधिसूचनेन्वये वक्फ मंडळावर सदस्यांची नियुक्ती देखील करण्यात आली होती. तसेच अध्यक्षांची निवड करण्याकरिता वक्फ मंडळ सदस्यांची दिनांक २९.६.२०१५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे मा.न्यायालयाची दिशाभूल करण्यात आली हे विधान वस्तुस्थितीला धरून नाही.

दरम्यानच्या कालावधीत दिनांक २५.५.२०१५ च्या शासन अधिसूचनेस मा.उच्च न्यायालयात याचिका क्र.५५६६/२०१५ अन्वये आव्हान देण्यात आल्याने दिनांक २९.६.२०१५ रोजी नियोजित असलेली अध्यक्ष पदाची निवडीची बैठक पुढे ढकलण्यात आली होती. तथापि, सदर प्रक्रिया आता पुन्हा सुरु करण्याचे विचाराधीन आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

भिवंडी (जि.ठाणे) येथे वाढत्या वीजदरामुळे यंत्रमाग व्यावसायिक व कामगार अडचणीत येत असल्याबाबत

(६) * १४७२७ श्री.संजय दत्त : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी (जि.ठाणे) येथे सुमारे ९ लाख यंत्रमाग असून त्यावर लाखो रुपयांची उपजिविका अवलंबून आहे. मात्र वाढत्या वीजदरामुळे यंत्रमाग व्यावसायिक व कामगार अडचणीत आले असून यंत्रमाग व्यवसाय बंद होण्यापासून वाचविण्यासाठी यंत्रमागाचे वीजदर प्रति युनिट दीड रुपये आकारण्यात यावे अशी मागणी येथील यंत्रमागधारकांनी मा.मुख्यमंत्री महोदयांकडे केली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने भिवंडी येथील यंत्रमाग व्यवसायाचे वीजदर प्रती युनिट दीड रुपया करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) हे खरे आहे.

(२) व (३) यंत्रमागधारकांच्या वीज दरात सवलत देण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला असून शासन निर्णय दिनांक ७ नोव्हेंबर, २०१५ व शासन शुध्दीपत्रक दिनांक ३ डिसेंबर, २०१५ अन्वये लघुदाब यंत्रमागधारकांना रु. २.६६ प्रती युनिट असा समान वीज दर आकारणी करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वीजेच्या धक्क्याने दरवर्षी हजारो बळी जात असल्याबाबत

(७) * १५९६३ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे, प्रा.जोगेन्द्र

कवाडे : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वीजेच्या धक्क्याने दरवर्षी हजारो वीज कर्मचारी आणि नागरिकांचे बळी जात असल्याबाबतची माहिती मा.ऊर्जा मंत्री यांनी दिनांक १७ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ग्रामीण भागात महावितरणचे ट्रान्सफार्मर उघड्यावर असणे, मुदत संपलेली पोल, वाकलेले पोल, तारा न बदलेले तसेच, ट्रान्सफार्मर व पोल बसविण्यासाठी महावितरणचे काही नियम अटी असतानाही यांचे सर्रास उल्लंघन होत असल्यामुळे अनेक कर्मचारी व नागरिकांचा वीजेच्या धक्क्याने बळी गेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, गेल्या ३ वर्षांत (२०११-१२, २०१२-१३, २०१३-१४ या वर्षांत) किती वीज कर्मचाऱ्यांचा वीजेच्या धक्क्याने बळी गेले आहेत, सध्या महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी तत्वावर किती कामगार कार्यरत आहे,

(४) असल्यास, कौशल्य नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत व होणारे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) हे खरे नाही.

वीजेच्या धक्क्याने साधारणपणे दरवर्षी ४० ते ५० वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्राणांतिक अपघात होतात.

(२) हे खरे नाही.

(३) वर्ष २०११-१२ मध्ये ६१, वर्ष २०१२-१३ मध्ये ६२, वर्ष २०१३-१४ मध्ये ५५ वीज कर्मचाऱ्यांचे वीजेच्या धक्क्याने प्राणांतिक अपघात झाले आहे. महावितरण कंपनीमध्ये विहित प्रक्रिया पार पाडून कनिष्ठ तंत्रज्ञ पदासाठी निवड झालेले सुमारे ११९२४ विद्युत सहाय्यक कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत.

(४) आय.टी.आय. उत्तीर्ण विद्युत सहाय्यक यांना कंपनीच्या लघुप्रशिक्षण केंद्र आणि प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रामध्ये दैनंदिन कामकाजात पहावयाच्या सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण देण्यात येते व त्यांचे वीजेच्या धक्क्यामुळे होणाऱ्या दुर्घटना होऊ नये याकरिता सुरक्षा बाबतचे प्रशिक्षण एकलहरे नाशिक तसेच

परिमंडळ, मंडळ व विभागीय पातळीवर सातत्याने देण्यात येते. तसेच तारमार्ग कर्मचाऱ्यांना शासनाच्या धर्तीवर सैध्दांतिक व प्रात्यक्षिक अभ्यासक्रम समाविष्ट असलेले कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची बाब कंपनीच्या विचाराधीन आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजा कापसी (ता.सावली, जि.चंद्रपूर) येथील अवैध विट भट्टीमुळे
 नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याबाबत**

(८) * १५२२७ श्रीमती शोभाताई फडणवीस : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजा कापसी (ता.सावली, जि.चंद्रपूर) येथे सर्व्हे नं.४२९ मध्ये शासनाची परवानगी न घेता अवैधरित्या विटभट्टी सुरु करण्यात आल्याने त्याची तक्रार गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडे केली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर अवैध विटभट्टीमुळे नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना कार्यवाही करण्यासंबंधी लोकप्रतिनिधींनी दिनांक ११ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निवेदन दिले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) व (२) होय.

(३) व (४) प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने मौजा चौकशी केली असता, सदर ठिकाणी विटा तयार करण्यासाठी परवानगी मिळण्यापूर्वी संबंधितांनी सुमारे १०,००० कच्च्या विटा तयार केल्याचे व ६० ब्रास माती खोदकाम केल्याचे आढळून आले. त्यानुसार तहसिलदार सावली यांनी संबंधितांवर रुपये ६९,६००/- एवढा दंड आकारला आहे. त्यापैकी रु. १७,४००/- एवढा दंड वसूल करण्यात आला असून, दंडाच्या उर्वरीत रकमेच्या वसुलीची कार्यवाही सुरु आहे. सदर विटभट्टी गावापासून सुमारे ३०० ते ५०० मीटर अंतरावर आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे येथील जमाबंदी खात्यातील अधिका-यांच्या गैरवर्तनाबाबत

(९) * १४७७७ आर्कि.अनंत गाडगीळ : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील जमाबंदी खात्यातील अधिका-यांच्या गैरवर्तनामुळे येथे न्याय विकत घेण्याची भाषाच प्रत्येकजण करू लागले असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,

(३) असल्यास, चौकशीनुसार शासनाने येथील अधिका-यांना सूचना देऊन त्यांच्या कार्यपध्दतीत सुधारणा आणण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) अशी बाब निदर्शनास आली नाही.

(२) व (३) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र.एस-३०/प्र.क्र.२९९/ज-१, दिनांक १७.१२.२०१५ अन्वये शासन तसेच महसूल प्राधिकारी यांचेकडे दाखल करण्यात येणारी अपीले व पुनरीक्षण/ पुनर्विलोकन अर्ज या संदर्भातील अनुसरावयाच्या कार्यपध्दती विषयक सर्वसमावेशक निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**गेवराई (जि.बीड) तालुक्यातील जमिनीची पंचायत समिती कार्यालय
यांच्या नावे ७/१२ उतान्यावर नोंद घेणेबाबत**

(१०) * १६०८९ श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.ख्वाजा बेग, श्री.धनंजय मुंडे : तारांकित प्रश्न क्रमांक ११८५० ला दिनांक १८ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पंचायत समिती कार्यालय, गेवराई जि.बीड यांची निजामकालीन इमारत मोडकळीस आल्यामुळे धोकादायक झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदयःस्थितीत सर्व्हे नं. ६० मधील २ हे. १५ आर. जमिनीवर ही इमारत उभी असून पंचायत समिती कार्यालयाची नोंद ७/१२ उताऱ्यावर घेणे बाबतचा प्रस्ताव सन २०१२ पासून शासकीय पातळीवर प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, दिनांक २ डिसेंबर, २०१५ रोजी विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांनी याबाबत रितसर प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यानंतर शासनाने त्यावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, लोकप्रतिनिधी यांनी दिनांक २८ सप्टेंबर, २०१५ रोजी पंचायत समिती कार्यालयाची नोंद ७/१२ उताऱ्यावर घेण्याबाबत केलेल्या मागणीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२), (३) व (४) गेवराई पंचायत समिती कार्यालयाची इमारत २१ जानेवारी, १९६४ ची असून ती मोडकळीस आलेली आहे, असे जिल्हा परिषद, बांधकाम उपविभाग, गेवराई, जि.बीड यांनी कळविले आहे. पंचायत समिती, गेवराई ची इमारत स्थित असलेली सर्व्हे नं. ६० मधील २ हे. १५ आर जमीन पंचायत समिती कार्यालय, गेवराई यांचे नावे गाव नमुना नं. ७/१२ नोंद घेणेबाबत दिनांक २८/११/२०१३ च्या पत्रान्वये विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांचेकडून शासनाकडे प्रस्ताव प्राप्त झाला होता. परंतू सदर जमिनीची गाव नमुना नं. ७/१२ मध्ये नोंद ही “माफी गायरान” अशी असल्याने व सदर जमीन नगरपरिषद क्षेत्रात मोडत असल्याने विहित कार्यपद्धती अवलंबून “गायरान” म्हणून नोंद कमी करावी व त्याजागी शासकीय जमीन अशी नोंद करावी असे शासनाने दिनांक २१/२/२०१४ च्या पत्रान्वये विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांना कळविले होते. त्याप्रमाणे गाव नं. ७/१२ वर सदर जमिनीची नोंद “माफी गायरान शासकीय जमीन” अशी घेण्यात आली आहे.

वरीलप्रमाणे नोंद घेवून विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांचेकडून दिनांक २/१२/२०१५ च्या पत्रान्वये गेवराई पंचायत समिती कार्यालयाची नोंद मौजे गेवराई, जि.बीड येथील वर नमुद सर्व्हे नं.६० या जमिनीच्या गाव न.नं. ७/१२ वर घेण्याबाबतचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे. सदर प्रस्तावातील काही मुद्द्यांवर खुलासा करण्याबाबत जिल्हाधिकारी, बीड व ग्रामविकास विभाग यांना कळविण्यात आले आहे. सदर खुलासा प्राप्त झाल्यावर त्याआधारे पुढील कार्यवाही करण्याचे योजिले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे जिल्हयातील नातेसंबंधातील व्यवहारात दस्त नोंदणीसाठीचे
शुल्क व एलबीटी रद्द करण्याबाबत**

- (११) * १५११२ श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) पुणे जिल्हयातील नातेसंबंधातील व्यवहारात (बक्षीसपत्र) दस्त नोंदणी करण्यासाठी आकारण्यात येणारा एक टक्का एलबीटी रद्द करावा तसेच नोंदणी शुल्कातही (सेवाशुल्क) सवलत द्यावी असा प्रस्ताव नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने शासनास पाठविला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर प्रस्तावावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. एकनाथराव खडसे : (१) होय, हे खरे आहे,
- (२) शासन स्तरावर कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
- (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर जिल्हयातील अवैध रेती उत्खनन रोखण्याबाबत

- (१२) * १५९०८ अॅड.राहुल नार्वकर, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.रामराव वडकुते, श्री.आनंद ठाकूर, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) नागपूर येथील मौदा, पारशिवनी, खापरखेडा, सावनेर, कामठी आणि कन्हान या भागात रेती तस्करांनी मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी सुरु केली असून शासकीय महसूल बुडविला जात आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार रेतीची मोठ्या प्रमाणावर होणारी तस्करी रोखण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२) व (३) सन २०१५-२०१६ या वर्षाकरीता नागपूर जिल्ह्यातील मौजे पारशिवनी, सावनेर, मौदा व कामठी तालुक्यातील ३४ वाळूगटांचे लिलाव झाले असून, त्यापैकी सर्व बाबींची पूर्तता केलेल्या २२ लिलावधारकांना वाळूगटाचे ताबा देण्यात आले असून, त्यांच्यामार्फत उत्खनन सुरु आहे.

नागपूर जिल्ह्यात गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूकीस आळा घालण्यासाठी जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर महसूल, पोलीस व परिवहन विभागाच्या अधिकारी/कर्मचारी यांची भरारी पथके गठीत करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत वेळोवेळी तपासणी करून, दंडात्मक कारवाई करणे, वाहन व यंत्रसामग्री जप्त करणे व फौजदारी गुन्हे दाखल करणे, अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करणे, क्षमतेपेक्षा जास्त भाराची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे, लिलाव न झालेल्या रेतीघाटाचे रस्ते, खड्डे खोदून तसेच पिलरने बंद करणे, अशा प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पालघर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाचा लाभ मिळाला नसल्याबाबत

(१३) * १५७७७ श्री.आनंद ठाकूर, श्री.रामराव वडकुते, श्री.हेमंत टकले, श्री.प्रकाश गजभिजे, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.खवाजा बेग : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पालघर जिल्ह्यातील तारापूर अणुऊर्जा प्रकल्प ३ व ४ च्या उभारणीसाठी पोफरण गावातील अनेक प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाचा लाभ मिळाला नसल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, प्रकल्पग्रस्तांना भूखंड व घरे न मिळाल्यामुळे स्वखर्चाने घरे बांधून राहत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२), (३) व (४) अशी बाब निदर्शनास आलेली नाही.

तथापि, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील मौजे अक्करपट्टी व मौजे पोफरण गावांतील १२५० प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे दहिसर तर्फे तारापूर येथील स.नं. १३६ मधील ९८ हेक्टर शासकीय जमिनीवर करण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबास अनुज्ञेय भूखंड व त्यावर ३०० चौ.फूटाची १२५० घरे बांधून देऊन सर्व नागरी सुविधांसह पुनर्वसन करण्यात आले आहे. १२५० पैकी १२४७ कुटुंबांनी घरांचा ताबा घेतला आहे तर ३ प्रकल्पग्रस्त कुटुंबांचा ठावठिका सापडत नसल्यामुळे त्यांचे वाटप प्रलंबित आहे.

सदर पुनर्वसनाच्या अनुषंगाने मा.मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेली जनहित याचिका क्र.५६६३/२००४ न्यायप्रविष्ट आहे. याचिकेतील निर्देशानुसार अक्करपट्टी येथील २४३ वाढीव घरपट्टी धारकांच्या प्रत्येकी १८५ चौ.मी. चे भूखंड पाडून वाटपासाठी नागरी सुविधांचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु सदर २४२ वाढीव घरपट्टी धारकांची यादी तारापूर प्रकल्पपिडीत जनता समितीने अद्याप दिलेली नाही.

मौजे अक्करपट्टी व मौजे पोफरण येथील ३३४ पैकी २८९ प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटपाचे आदेश पारित करण्यात आले होते. त्यापैकी २३० प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप करण्यात आले होते. शिल्लक ५९ पैकी २५ प्रकल्पग्रस्तांना सप्टेंबर, २०१५ नंतर पर्यायी जमिनीचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित खातेदारांना पर्यायी जमिनी वाटप करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**आयटीडी कंपनीने मौजे पाणजे (ता.उरण, जि.रायगड) गावातील
ग्रामस्थांना समुद्रामधून मच्छिमारी करण्यास केलेली बंदी**

(१४) * १६०३७ श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यातील जेएनपीटी बंदराच्या विस्तारासाठी ठेकेदार म्हणून नियुक्त केलेल्या आयटीडी कंपनीने उरण तालुक्यातील मौजे पाणजे गावातील ग्रामस्थांना समुद्रामधून मच्छिमारी करण्यास बंदी केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कंपनीने नियमबाह्य कृती केली असल्याने यासंदर्भात उरण उत्कर्ष समिती तसेच मच्छिमार संघटनेने उरण तहसिलदार यांच्याकडे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान लेखी निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) नाही.

(२) नाही. तथापि, आयएसडीएल कंपनीच्या बोटीमुळे मासेमारी जाळ्याचे नुकसान झाल्यामुळे मोरा कोळीवाडा मच्छिमार सहकारी सोसायटी लि. यांनी मच्छिमार जाळ्यांचे नुकसान भरपाई मिळण्याबाबत चेअरमन जेएनपीटी यांना दिनांक ३.९.२०१५ रोजी निवेदन दिले आहे.

(३) जेएनपीटीमार्फत समुद्राची खोली वाढविणे तसेच भरावाचे काम करण्यात येत आहे. सदर कामामुळे झालेल्या नुकसानीबाबत संबंधित संस्थेला नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तसेच समुद्राची खोली वाढविण्याचे काम पूर्ण झाले असून कंपनीचे भरावाचे काम सुरु आहे. खोली वाढविलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त मासेमारीसाठी प्रतिबंध करण्यात आलेला नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नेर (जि.यवतमाळ) तालुक्यातील वीज उपकेंद्रातील वीज दुरुस्तीच्या तक्रारीबाबत

(१५) * १५७०४ श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.रामराव वडकुते, श्री.किरण पावसकर, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नेर (जि.यवतमाळ) तालुक्यातील उपविभागीय वीज वितरण कंपनी अंतर्गत मालखेड, लाडखेड, मांगलादेवी या ग्रामीण वीज उपकेंद्रात वीजेच्या दुरुस्तीबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही कोणती कार्यवाही केली जात नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यामुळे अनेकदा वीज ग्राहकांना नाईलाजास्तव खाजगी व्यक्तींकडून वीज दुरुस्तीची कामे करून घेतली जातात, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत नेर उपविभागीय वीज वितरण कंपनीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच कारवाई केली जात नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) हे अंशतः खरे आहे.

वर्ष २०१५-१६ च्या खरीप हंगामातील माहे जुलै व ऑगस्ट मधील अपुऱ्या पावसामुळे या परिसरातील सर्व कृषीपंप पूर्ण क्षमतेने एकाचवेळी सुरु झाले होते. त्यामुळे सदर ३३ के.व्ही. वीज वाहिनी अतिभारीत होऊन वीज पुरवठा वारंवार खंडीत होत होता व वीज ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा मिळत होता त्या अनुषंगाने ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या.

(२) हे खरे नाही.

(३) नेर येथील ३३ के.व्ही. उपकेंद्राकरिता पायाभूत आराखडा-२ योजने अंतर्गत २८ कि.मी. लांबीची नवीन स्वतंत्र ३३ के.व्ही. वीज वाहिनी १३२ के.व्ही. उपकेंद्र दारव्हा येथून टाकून माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये कार्यान्वित करण्यात आली तसेच नेर येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रामध्ये ३.१५ एम.व्ही.ए. क्षमतेचा एक वाढीव रोहित्र टाकून कार्यान्वित करण्यात आला. या दोन नविन कामामुळे वीज प्रणालीत सुधारणा होऊन लाडखेड, मालखेड व मांगलादेवी परिसरातील वीज ग्राहकांना योग्य दाबाने वीज पुरवठा मिळण्यास सुरुवात झाली आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**महावितरण कंपनीच्यावतीने ग्राहकांना घरपोच दिले जाणारे वीज बिल
ग्राहकांना उशिरा मिळत असल्याबाबत**

(१६) * १४६५७ डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महावितरण कंपनीच्यावतीने ग्राहकांना घरपोच दिल्या जाणा-या वीज बिलाचा भरणा दिलेल्या ठराविक वेळेत केल्यास ग्राहकांना बिलातून अल्पशी सूट देण्यात येते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अनेकदा हे वीज बिल ग्राहकांपर्यंत वेळेत पोहोचत नसल्याने बिल वेळेत न मिळाल्याने त्यात मिळणारी सूट मिळण्यापासून वंचित राहतात, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, पुणे जिल्ह्यात महावितरण कंपनीने ग्राहकांना बिलात सूट मिळू नये म्हणून उशिरा वीज बिल घरपोच करत असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी दिनांक १६ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) होय, हे खरे आहे.

ग्राहकाने विहित मुदतीत बिलाची रक्कम भरल्यास बिलाच्या रक्कमेच्या १% तत्परता भरणा सूट देण्यात येते.

(२) हे अंशतः खरे आहे.

सदर बाबतीत वीज देयके ग्राहकांपर्यंत वेळेत पोहचविण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातो. तथापि, याबाबत एखाद्या ग्राहकाकडून तक्रार प्राप्त झाल्यास सदर तक्रारीची शहानिशा करून तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित ग्राहकांस नियमानुसार तत्पर देयक भरणा सूट देण्यात येते.

(३) हे अंशतः खरे आहे.

पुणे जिल्ह्यातील पुणे परिमंडळ अंतर्गत रास्तापेठ मंडळ कार्यालयामध्ये १७, गणेशखिंड शहर मंडळ कार्यालयामध्ये २८ अशा एकूण ४५ ग्राहकांच्या वीज देयके उशिरा मिळणेबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

(४) होय.

महावितरण कंपनीमार्फत चौकशी करण्यात आली आहे. पुणे परिमंडळ कार्यालयांतर्गत ४५ ग्राहकांची वीज देयक वेळेत वाटप न केल्यामुळे टेंडरमधील तरतूदीनुसार कंत्राटदाराकडून रु.४०१५/- इतका दंड वसूल केलेला आहे. त्याचबरोबर संबंधित ग्राहकांना तत्पर देयक भरणा रकमेची सूट वजावट करून सुधारीत वीज बिले देण्यात आलेली आहेत. ग्राहकांना वेळेत वीज देयके पोच करण्याच्या सक्त सूचना सर्व वीज देयके वाटप कंत्राटदारांना देण्यात आलेल्या आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र विद्युत वितरण मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या मागण्यांबाबत

(१७) * १४९१७ श्री.जयंत पाटील : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा

खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र विद्युत वितरण मागासवर्गीय कर्मचारी संघटनेने दिनांक ५ जानेवारी, २०१६ रोजी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे मोर्चाचे आयोजन केले होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे तीन कंपन्यांमध्ये सन २००६ मध्ये विभाजन केल्यानंतर महावितरण कंपनीचे आणखी ५ विभागात विभाजन करण्याची घोषणा मा.ऊर्जा मंत्र्यांनी नुकतीच केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, महावितरण कंपनीचे ५ विभागात विभाजन केल्यास ग्राहकांना चांगल्या सेवा देता येईल, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार महावितरण कंपनीचे ५ विभागात विभाजन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) महाराष्ट्र राज्य विद्युत मागासवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे दि. २९.१२.२०१५ रोजी मोर्चाचे आयोजन केले होते.

(२) हे खरे नाही.

(३) महावितरण कंपनीतर्फे ४ प्रादेशिक कार्यालयाची निर्मिती करणे कंपनीच्या संचालक मंडळ स्तरावर विचाराधीन आहे. सदर प्रस्तावानुसार महावितरणच्या संदर्भातील धोरणात्मक बाबी मुख्यालय स्तरावर व अंमलबजावणी ही प्रादेशिक स्तरावर केली जावी व ग्राहकांना चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध करावी, असे अपेक्षित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागात
अनुकंपा तत्वावर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेबाबत

(१८) * १५५९२ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.विक्रम काळे : तारांकित प्रश्न क्रमांक १२०४३ ला दिनांक ११ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद विभागात एस.टी. उपक्रमात अनुकंपा भरतीत गैरव्यवहार झाला असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या बोगस भरती प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) होय,

(२) सदर प्रकरणी जबाबदार असलेल्या ०८ उमेदवारांना दि. २३.०९.२०१५ पासून निलंबित केले असून दि. २८.०९.२०१५ रोजी आरोपपत्र देण्यात आले आहे. तसेच १० जबाबदार अधिकाऱ्यांपैकी ६ अधिकारी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचेवर कारवाई करता आली नाही उर्वरित ४ जबाबदार अधिकाऱ्यांपैकी २ अधिकाऱ्यांवर आरोपपत्र बजावण्यात आले आहे. २ अधिकाऱ्यांचा खुलासा मागविण्यात आला आहे. सदर प्रकरणामध्ये एकूण ७ कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. यापैकी ५ कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून १ कर्मचाऱ्याचे निधन झाले व १ कर्मचारी सेवेत कार्यरत असून त्यांना आरोपपत्र देण्यात आले आहे व शिस्त व आवेदन कार्यपध्दतीनुसार त्यांचेवर कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच जबाबदार अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विरोधात क्रांती चौक पोलीस स्टेशन, औरंगाबाद येथे प्रथम खबर क्रमांक १०८५ ते १०९२ नुसार दि. ०५.१२.२०१५ व दि. ०६.१२.२०१५ रोजी भा.द.वि. कलम ४२०, ४६८, ४७१ व ३४ अन्वये रितसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

ओवे कॅम्प (ता.पनवेल, जि.रायगड) येथील खाणकाम बंद करण्याबाबत

(१९) * १५४९१ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर

हुसैन सय्यद : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबईत कोयना प्रकल्पग्रस्तांच्या ओवे कॅम्प (ता.पनवेल, जि.रायगड) येथे खाणकामाला सिडकोने परवानगी दिली असून येथे दररोज होणाऱ्या स्फोटामुळे घराला तडे जाऊन येथील रहिवाशांना बेघर होण्याची वेळ येणार असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, या ठिकाणी सुरु असलेले खाणकाम बंद करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) व (२) मौजे ओवे, ता. पनवेल येथील सर्व्हे नं. ३५५ व ३५६ मध्ये जिल्हाधिकारी रायगड, उपविभागीय अधिकारी पनवेल व तहसिलदार पनवेल यांनी १९९१-२०१६ या कालावधीत वेळोवेळी संबंधित यंत्रणांची मान्यता घेवून गौण खनिज उत्खननासाठी संबंधितांना परवाने मंजूर केले आहेत.

संबंधित परवानाधारकांनी संबंधित प्राधिकरणाची परवानगी घेवून गौण खनिजाच्या उत्खननासाठी स्फोटकांचा वापर केला आहे.

सदर खाणीबाबत प्राप्त तक्रारीनुसार तहसिलदार पनवेल यांनी केलेल्या चौकशी व स्थळपाहणीमध्ये प्रस्तुत खाणकाम क्षेत्र हे ओवे कॅम्प येथील लोकवस्तीपासून सुमारे ५५० मीटर पेक्षा जास्त अंतरावर आहे. ओवे कॅम्प येथे सुमारे ३०० घरांची लोकवस्ती असून, लोकवस्तीच्या मध्यभागी असलेल्या १६ घरांना तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे.

सद्यस्थितीत सदर खाणीमधील उत्खनन बंद आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे महानगरपालिका हद्दीतील खाडी किना-यांवर अतिक्रमण होत असल्याबाबत

(२०) * १५६१७ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर, श्री.जगन्नाथ शिंदे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा, खारेगाव, पातलीपाडा, बाळकूम, साकेत या परिसरातील खाडी किना-यांवर डेब्रीजच्या गाड्या रिकाम्या केल्या जात आहेत, त्यामुळे तिवरांच्या जंगलाची कल्ल होत आहे, तसेच या भागात बेकायदा झोपड्या उभ्या राहत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर खाडी किनाऱ्यावर सुरु असलेल्या अतिक्रमणाला आळा घालण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा, खारेगाव, पातलीपाडा, बाळकूम, साकेत या परिसरातील खाडी किनाऱ्यालगत भराव होत असल्याचे निदर्शनास आले असून सदर ठिकाणी अनधिकृत झोपड्या उभ्या राहत असल्याचे निदर्शनास आले नाही.

(२) सदर ठिकाणी डेब्रीज टाकून नैसर्गिक वनस्पती नष्ट करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तहसिल कार्यालय, ठाणे यांच्यामार्फत संबंधित पोलीस स्टेशन मध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे कोलोरी (ता.खामगांव जि.बुलडाणा) येथे वीज देयके
भरणा केंद्र सुरु करण्याबाबत

(२१) * १६५८३ श्री.पांडुरंग फुंडकर : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे कोलोरी (ता.खामगांव, जि.बुलडाणा) येथे वीज देयक भरणा केंद्र सुरु करण्याबाबतच्या मागणीचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता यांनी शासनाकडे पाठविला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, वीज देयके भरणा केंद्र सुरु करण्यास बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसा. यांनी सहमती पत्र दिले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरच्या प्रस्तावास मंजूरी देऊन मौजे कोलोरी अंतर्गत येणा-या २७ खेड्यांच्या विद्युत देयक भरण्यासाठी होणा-या गैरसोयीपासून दूर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) कार्यकारी अभियंता, खांमगाव यांनी याबाबतचा प्रस्ताव अधीक्षक अभियंता, बुलडाणा यांचेमार्फत महावितरणच्या अकोला परिमंडळ कार्यालयास सादर केला होता.

(२) हे खरे नाही.

(३) सदर प्रस्तावामध्ये "सदर संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे दिसून येत नाही तसेच संस्थेच्या पोटनियमांमध्ये वीज बिल स्विकृती करण्याचा उल्लेख नाही, इ." त्रुटी आढळून आल्या असून सदर त्रुटीची पुर्तता करण्याबाबत अधीक्षक अभियंता, बुलडाणा यांनी संबंधितांना दिनांक १५.०३.२०१६ च्या पत्रान्वये कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

जे.एस.डब्ल्यू. इस्पात (जि. रायगड) या कंपनीला कोट्यवधी रुपयांची वीज शुल्क माफी देण्यात आल्याबाबत

(२२) * १६७०८ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे, श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव : तारांकित प्रश्न क्रमांक १२९०६ ला दिनांक १८ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ऊर्जा मंत्रालयाचे सचिव श्री.मुकेश भुल्लर यांनी जे.एस.डब्ल्यू. इस्पात या कंपनीला ५७२ कोटी रुपयांची वीज शुल्क माफी दिली, ही वीज शुल्क माफी नियम डावलून दिल्याचा अभिप्राय नोंदवत, या प्रकरणाची चौकशी महालेखापालांकडून करण्यात यावी तसेच हा निर्णय घेताना विधी व न्याय विभागाच्या सूचनाही डावलण्यात आल्या असून, वित्त विभागालाही डावलून हा निर्णय घेण्यात आला असल्याबाबतचा अभिप्राय वित्त विभागाने नोंदविला असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, ऊर्जा विभागाने जेएसडब्ल्यू इस्पात या कंपनीला ५७२ कोटी रुपयांची वीज शुल्क माफी देण्याचा अध्यादेश दिनांक २६ ऑगस्ट, २०१५ रोजी काढला, परंतु दोन महिन्यांनी त्यास स्थगितीही दिली असे असतांना वित्त विभागाने वरीलप्रमाणे अभिप्राय लिहिण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, वित्त विभागाने वीज शुल्क माफीची आकडेवारी महावितरणकडे उपलब्ध नसल्याबाबत खेद व्यक्त करून वीज शुल्क माफीचा निर्णय घेण्यापूर्वी तो विषय मंत्रीमंडळापुढे नेण्यात यावा अशी सूचना विधी व न्याय, वित्त व उद्योग विभागाने यापूर्वीच लेखी कळवूनही ऊर्जा विभागाने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याबाबतच्या अभिप्रायावर ऊर्जा विभागाने काय कारवाई केली वा करण्यात येणार आहे,
- (४) असल्यास, वीज शुल्क माफीचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटीचा (अॅक्ट ५ अ) नुसार नोटीफिकेशन जारी करणे अभिप्रेत असतानाही ते करण्यात आले नसून हा निर्णय पुर्णपणे बेकायदेशीरपणे, नियम व धोरणांचे उल्लंघन केल्याने उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येते आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) हे खरे नाही. परंतु या व अशा अन्य विशाल उद्योगांना देण्यात आलेल्या विद्युत शुल्क सवलतीपोटी शासनास किती महसुलास मुकावे लागले, हे तपासण्यासाठी त्रयस्थ लेखापरीक्षण संस्थेकडून (उदा. महालेखापाल सारख्या) लेखापरीक्षण होणे आवश्यक आहे, असे अभिप्राय वित्त विभागाने दिले होते.

- (२) संबंधित आदेशास स्थगिती दिल्यानंतर वित्त विभागाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे निराकरण करून प्रकरण सहमतीसाठी वित्त विभागाकडे पाठविले असता त्यावर वित्त विभागाने वरीलप्रमाणे अभिप्राय दिले आहेत.
- (३), (४) व (५) विद्युत शुल्क माफीच्या अशा प्रकरणाची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत चौकशीची कार्यवाही सुरु आहे.
- (६) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील शक्ती मिलचा भूखंड शासनाने ताब्यात घेण्याबाबत

(२३) * १६७२३ श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : तारांकित प्रश्न क्रमांक ८३८४ ला दिनांक २३ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिलचा भूखंड शासनाने ताब्यात घेण्याची कार्यवाही गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी काही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आलेले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) असल्यास, उक्त भूखंड शासनाच्या ताब्यात घेण्याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२), (३) व (४) लोअर परेल महसूल विभागातील भूकर क्र.६५ या श्री.शक्ती मिल्स लि. यांना शासकीय भाडेपट्ट्याने दिलेल्या मिळकतीची भाडेपट्टा नुतनीकरणाची मागणी शासन आदेश दिनांक १०.८.२०१४ अन्वये अमान्य करून सदर मिळकत शासनाकडे निहित करण्याचे आदेशित केलेले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिनांक २५.८.२०१४ रोजी सदर मिळकतीचा कागदोपत्री ताबा घेण्यात आला असून या मिळकतीच्या मिळकत पत्रिकेवरील श्री.शक्ती मिल्स लि. यांचे नांव कमी करण्यात आले आहे. शासनाच्या वर उल्लेखित दिनांक १०.८.२०१४ च्या आदेशाविरुद्ध मा.मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाली असून त्यामध्ये मा.उच्च न्यायालयाने दिनांक १५.९.२०१४ च्या आदेशान्वये शासनाने पुढील आदेश पारीत करून नयेत, असे आदेशित केलेले आहे.

**अहमदनगर, नाशिक, पुणे, सोलापूर व सातारा या
महामार्गावरील अवैध दारुविक्री बंद करण्याबाबत**

(२४) * १७०२६ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय राज्य उत्पादन शुल्क मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे-नाशिक, सोलापूर, पुणे-अहमदनगर तसेच पुणे-सातारा या महामार्गावरील अनेक ढाब्यांवर परवानगी नसतानाही दारु विक्री होत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या अवैध दारुविक्रीला आळा घालण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) जिल्ह्यातील भरारी पथके व कार्यकारी अधिकारी यांचेकडून वेळोवेळी महामार्गावर अवैध दारु विक्री, वाहतूक होणार नाही याची दक्षता घेतली जाते. त्याचप्रमाणे टोलनाक्यातील वाहनांची तपासणी केली जाते. तसेच कार्यक्षेत्रात रात्रीची गस्त घालून परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक व विक्री होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येते. महामार्गावरील ढाबे, हॉटेल्स इ.ची कसून तपासणी करून अवैध मद्य विक्री होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर नियमांनुसार कायदेशीर कारवाई करून अवैध मद्य विक्री होणार नाही यासाठी दक्षता घेतली जाते. पोलीस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभाग संयुक्तरित्या विशेष मोहिमा राबवून कारवाई करण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**चांदूर रेल्वे (जि. अमरावती) तालुक्यात कृषी
पंपासाठी वीज जोडणी मिळण्याबाबत**

(२५) * १७०४५ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चांदूर रेल्वे (जि. अमरावती) तालुक्यात सन १९६६ मध्ये कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळावे यासाठी पैसे भरूनही त्यांना वीज जोडणी मिळाले नसल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज जोडणी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) हे खरे नाही. मार्च २०१२ व त्या अगोदर पैसे भरलेल्या ग्राहकांपैकी एकही ग्राहक वीज जोडणीसाठी शिल्लक नाही, तथापि, चांदूर रेल्वे उपविभागातील वर्ष २०१२-१३ मध्ये पैसे भरून प्रलंबित ग्राहक ९३, वर्ष २०१३-१४ मधील ११५, वर्ष २०१४-१५ मधील ९६ व सन २०१५-१६ मधील फेब्रुवारी, २०१६ अखेर २१२ असे एकूण ५२० ग्राहक पैसे भरून प्रलंबित आहेत.

(२) कृषी विशेष पॅकेजअंतर्गत विदर्भ व मराठवाडयासाठी रु. ८१९ कोटी रुपयांची सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात तरतुद केली असून यापैकी अमरावती जिल्हयास रु. ९८.१८ कोटी एवढा निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यापैकी रु. ८६.१६ कोटीचे निविदा काढून कार्यादेश देण्यात आले असून कामे प्रगतीपथावर आहेत. वर्ष २०१५-१६ मध्ये फेब्रुवारी, २०१६ अखेर चांदूर रेल्वे उपविभागात ४४६ व अमरावती जिल्हयात ५८७४ कृषीपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पारंपारिक मच्छिमार समाज आर्थिक दृष्टया धोक्यात आल्याबाबत

(२६) * १७११० श्री.अमरिशभाई पटेल, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने १०० हेक्टरपर्यंतचे सर्व तलाव ग्रामपंचायतीना हस्तांतरित करून मच्छीच्या लिलावाचा अधिकार ग्रामपंचायतींना दिल्याने लिलाव पध्दतीच्या पैशांचा स्पर्धेमध्ये पारंपारिक मच्छिमार समाज आर्थिक दृष्टया धोक्यात आल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पारंपारिक मच्छिमार समाजाच्या आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) नाही, हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**पंढरपूर व मंगळवेढा (जि.सोलापूर) तालुक्यात अवैध
 वाळू उत्खनन होत असल्याबाबत**

(२७) * १७१४८ श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पंढरपूर व मंगळवेढा (जि.सोलापूर) या तालुक्यातील सिमेवरून वाहणाऱ्या गंगा नदीतील अनेक पॉईंटचे वाळू लिलाव करावयाचे असल्यास त्या गावांच्या ग्रामपंचायतीची वाळू उपसा करण्याबाबतचे मान्यतेचा ठराव आवश्यक असतानाही मान्यतेचा ठराव न घेताच जिल्हा अधिकारी, सोलापूर यांनी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून लिलाव करण्यात आल्याच्या प्रकाराबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान मा.महसूल मंत्री व मा.पर्यावरण मंत्री यांना लेखी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वाळू उपसा करण्यात येत असल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने गावकऱ्यांनी वाळू उपसण्याकरिता तीव्र विरोध करण्यात आल्याने पोलीसांकडून त्यांना मारहाण करण्यात येवून बेकायदेशीर वाळू उपसा सुरू ठेवण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, वाळू उपसा त्वरीत बंद करण्याबाबत तसेच ग्रामपंचायतीचा वाळू उपसा करण्याबाबतचा ठराव नसतानाही व गावकऱ्यांचा विरोध असून वाळू उपसा करणाऱ्या दोषी अधिकारी/कर्मचारी यांचेवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) अशा स्वरूपाची निवेदने प्राप्त झाली आहेत.

(२) व (३) हे खरे नाही. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील वाळूगटांचे लिलाव शासन निर्णय १२/०३/२०१३ अन्वये विहित रेती/वाळू धोरणानुसार सर्व संबंधित विभागांच्या परवानग्या घेऊन करण्यात आले आहेत.

तथापि, लोकप्रतिनिधी तसेच गावकऱ्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने प्रस्तुत प्रकरणी सर्व संबंधितांची सुनावणी घेण्यात आली असून, सदर प्रकरणातील सर्व बाबींची तपासणी करून, उचित निर्णय घेण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये
प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत**

(२८) * १७२२४ श्री.जनादरन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.आनंदराव पाटील, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.शरद रणपिसे : तारांकित प्रश्न क्रमांक १२९०८ ला दिनांक १८ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्याच्या ऊर्जा विभागाच्या महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीन कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण देऊन त्यांना विशिष्ट कालमर्यादेत सामावून घेण्याचे धोरण स्वीकारले जाणार असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर धोरणावर निर्णय घेऊन शासनाने उपरोक्त प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) हे खरे नाही, महानिर्मिती, महावितरण व महापारेषण या कंपन्यांमधील वर्ग ३ व वर्ग ४ संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरतीमध्ये एकूण रिक्त पदांच्या ५० टक्के जागा प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षित ठेवण्याबाबतचा प्रस्ताव महानिर्मिती कंपनीकडून प्राप्त झालेला आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे शहरातील मल्टीप्लेक्सने करमाफी असतांनाही
बेकायदेशीरपणे करमणूक कर वसूली केल्याबाबत**

(२९) * १७६२३ श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरातील सिटी प्राईड कोथरुड व सातारा ई स्क्वेअर, आयनॉक्स, गोल्ड अँडलॅब, मंगला, गोल्ड बिग सिनेमा इ.मल्टीप्लेक्सनी करमाफी असतानाही, बेकायदेशीरपणे करमणूक कर वसूल करून शासनाचा रूपये ६८ कोटी ६५ लाखांचा महसूल बुडवला असून, सदर वसुलीस मा.महसूल मंत्री यांनी स्थगिती दिल्याची बाब माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, करमणूक कर अधिकारी गीतांजली शिर्के यांनी दिलेल्या नोटीसीला मल्टीप्लेक्सवाल्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे केलेले अपील फेटाळण्यात येऊन सदर कर भरण्याबाबत मल्टीप्लेक्सवाल्यांना दिलेल्या नोटीसा योग्य असल्याबाबत निकाल दिला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर मल्टीप्लेक्स चालकांनी बेकायदेशीर वसूल केलेला कर शासनाकडे व्याजासह भरणे अपेक्षित असताना मा.महसूल मंत्री यांनी स्थगिती देण्याची सर्वसाधारण करणे काय, तसेच या प्रकरणी कर बुडविलेल्या मल्टीप्लेक्स धारकांबरोबर मा.महसूल मंत्री यांनी किती वेळा सुनावणी घेतली आहे, नसल्यास, का नाही, तसेच सदर स्थगिती न उठविण्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,

(५) असल्यास, तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२), (३), (४) व (५) प्रश्नाधीन बहुविध चित्रपटगृह संकुलांनी करमणूक शुल्क माफीच्या कालावधीत प्रेक्षकांकडून जी गैरवाजवी लाभाची रक्कम वसूल केली आहे. ती रक्कम शासन जमा करणेबाबत अपर जिल्हाधिकारी (करमणूक शुल्क), पुणे यांनी प्रथम संबंधितांना नोटीसा दिल्या व तदनंतर, दिनांक ३०/३/२०१३ रोजी आदेश दिले होते.

अपर जिल्हाधिकारी (करमणूक शुल्क), पुणे यांच्या सदर आदेशांविरुद्ध संबंधित बहुविध चित्रपटगृह संकुल मालकांनी विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे दाखल केलेले अपिल अर्ज विभागीय आयुक्त, पुणे यांनी दिनांक २९/४/२०१४ च्या आदेशान्वये अमान्य करून अपर जिल्हाधिकारी (करमणूक शुल्क), पुणे यांचे दिनांक ३०/३/२०१३ चे वरील आदेश कायम केलेत.

सदर प्रकरणी बहुविध चित्रपटगृह संकुल मालकांनी शासनाकडे दाखल केलेल्या अपीलांच्या अनुषंगाने तत्कालीन मा.मंत्री (महसूल) यांनी पारित केलेल्या दिनांक १/७/२०१४ च्या आदेशान्वये विभागीय आयुक्त, पुणे यांच्या दिनांक २९/४/२०१४ च्या सदर आदेशांना स्थगिती देण्यात आली आहे.

प्रस्तुत प्रकरणी दि.९/२/२०१६ रोजी मा.मंत्री (महसूल) यांच्या न्यायालयात सुनावणी आयोजित करण्यात आली होती. सदर सुनावणीवरील कार्यवाही अद्याप पूर्ण व्हावयाची आहे. सदर प्रकरणी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन विहित नियमांनुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्याचे नियोजित आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर शहरात वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्यास बंदी घालण्याबाबत

(३०) * १७६८० श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते, श्री.खवाजा बेग, श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरात दादा मामा फॅन्सी नंबर प्लेट लावण्यास बंदी घालण्याचे आदेश नागपूर खंडपीठामार्फत माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान दिले असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर आदेशाची अंमलबजावणी होणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) होय.

(२) प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर (शहर) वायुवेग पथकामार्फत फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येते. तपासणीत दोषी आढळून येणाऱ्या वाहनांना प्रतिवेदन जारी करून वाहन अटकाऊन ठेवण्यात येते. दंडाची रक्कम वसूल करून वाहनांची नंबरप्लेट बदलविल्यानंतर वाहन मुक्त करण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नांदगांव (जि.नाशिक) तालुक्यातील तहसिलदार यांनी बेकायदेशिरपणे
जमिनी बांधकाम व्यवसायिकांच्या नावे केल्याबाबत

- (३१) * १८३०९ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ९०२७ ला दिनांक ३० जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) नांदगाव (जि.नाशिक) तालुक्यात इनामवतन व शर्तीच्या जमिनीबाबत अधिकार नसतांना नवीन शर्तीच्या भोगवटादार वर्ग-२ च्या शेत जमिनीच्या खरेदी विक्रीस परवानगी दिल्याप्रकरणी संबंधित तहसिलदार यांना निलंबित करण्यात येवून विभागीय चौकशी प्रस्थापित करण्यात आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणी संबंधित अन्य अधिकारी व कर्मचारी यांची देखील जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, संबंधित निलंबित तहसिलदार, श्री.सुदाम महाजन यांची विभागीय चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले व याप्रकरणी कोणकोण दोषी असल्याचे आढळून आले आहे त्यानुसार संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२) व (३) प्रश्नाधीन प्रकरणी श्री. सुदाम महाजन, तत्का. तहसिलदार, नांदगांव, जि.नाशिक यांना दिनांक ०६.०७.२०१५ च्या आदेशान्वये शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे तसेच त्यांनी केलेल्या अनियमिततेच्या अनुषंगाने श्री. महाजन यांच्याविरुद्ध शासन जापन दिनांक १६.०३.२०१६ अन्वये विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**रिक्षा/टॅक्सी वाहन परवाना व नुतनीकरण शुल्कात
वाढ करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत**

(३२) * १८५२९ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने वाहन परवाना शुल्कात वाढ करण्याचा निर्णय दिनांक १० फेब्रुवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास घेतला असल्याचे तसेच नव्या शुल्कानुसार रिक्शा परवाना मुंबई महानगर प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रासाठी रुपये १५ हजार तर टॅक्सी परवाना रुपये २५ हजार इतका करण्यात येऊन विविध परवान्यांच्या शुल्कामध्ये देखील वाढ करण्यात आल्याचे दिनांक १३ फेब्रुवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वाहन परवानाच्या शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे मुंबई व ठाणे परिसरातील टॅक्सी चालक-मालक संघटना व रिक्शा चालक-मालक संघटनांनी यास विरोध केला असून सदरचे शुल्क पूर्वीच्याच दराने आकारण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मोठ्या प्रमाणात वाहन परवाना शुल्कामध्ये वाढ करण्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले तदनुसार टॅक्सी/रिक्शा चालक-मालक संघटनांकडून शासनाकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) व (२) हे खरे आहे.

शासन अधिसूचना दिनांक १०.२.२०१६ नुसार महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ७५ मधील परवान्यांच्या विविध शुल्कांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

(३) शासन अधिसूचना दिनांक २४.६.२०१३ अन्वये महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ च्या विविध शुल्कात वाढ करण्यात आली होती.

केंद्रीय मोटार वाहन नियम व महाराष्ट्र मोटार वाहन नियमातील विहित केलेल्या शुल्काची रक्कम अत्यंत तुटपुंजी व अपुरी असल्याने जनतेस उत्तम प्रकारच्या सोयी सुविधा, जलद सेवा व त्या अनुषंगाने विभागाच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करून संगणकीकरणाद्वारे घरपोच सुविधांची निर्मिती करण्यासाठी तसेच आस्थापना विषयक खर्च, पायाभूत सुविधांच्या खर्चात झालेली वाढ, संगणकीकरण, संगणकीकृत मानवी हस्तक्षेपरहित चाचणी पथ उभारणे, वाहन तपासणीसाठी आधुनिक तपासणी केंद्राची निर्मिती, ग्राहक निर्देशांकांत झालेली वाढ, वाहनांच्या किंमतीत झालेली वाढ, रस्त्यांच्या निर्मिती व दुरुस्ती खर्चात झालेली वाढ, वाढत्या वाहन संख्येच्या प्रमाणात अतिरिक्त वायुवेग पथकांची निर्मिती करणे या बाबी विचारात घेऊन सदर शुल्कामध्ये वाढ करण्यात आली.

(४) परवान्यांच्या विविध शुल्कात झालेली वाढ अन्यायकारक असून ती कमी करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टॅक्स, बस वाहतूक महासंघ, मुंबई यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मा.मंत्री (परिवहन) यांचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टॅक्स, बस वाहतूक महासंघ, मुंबई यांचे समवेत दिनांक ०५/०३/२०१६ रोजी परिवहन आयुक्त कार्यालयात बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत झालेल्या चर्चेअंती मा.मंत्री (परिवहन) यांनी वाढीव शुल्काबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**वरुड (जि.अमरावती) तालुक्यामध्ये अवैधरित्या गौण
 खनिजाचे उत्खनन होत असल्याबाबत**

(३३) * १८६३५ प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.हरिसिंग राठोड :

सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वरुड (जि.अमरावती) तालुक्यामध्ये गौण खनिजाच्या उत्खननावर बंदी असली तरी महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन करून रात्रीच्या वेळी त्याची वाहतूक करित असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार गौण खनिजाच्या उत्खननाला आळा घालण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) व (२) वरुड तालुक्यात गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूकीस आळा घालण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली असून, सदर पथकांमार्फत माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये १० वाहनांवर दंडात्मक कारवाई करून रु १,३६,०००/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

तसेच, सन २०१५-१६ मध्ये वरुड तालुक्यात गौण खनिजाच्या अवैध उत्खनन/वाहतूकीच्या एकूण ७६ प्रकरणांत रु १४,५२,४२७/- इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे व ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**सातारा जिल्ह्यातील उरमोडी पंपहाऊससाठी दहा
केव्हीची अतिरिक्त विद्युत लाईन टाकण्याबाबत**

(३४) * १८७८६ श्री.आनंदराव पाटील, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.संजय दत्त : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सातारा जिल्ह्यातील उरमोडी पंपहाऊससाठी दहा केव्हीची अतिरिक्त विद्युत लाईन टाकावी लागणार आहे व त्यासाठी पाच कोटी डिपॉझीट द्यावे लागणार असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,

(३) तदनुसार उक्त रक्कम उरमोडीच्या निधीतून भरण्यात यावी किंवा उक्त प्रकरणी डिपॉझीट व्यवस्था करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) सातारा जिल्ह्यातील उरमोडी उपसा जलसिंचन योजनेस अतिरिक्त वीज पुरवठा करण्यासाठी महापारेषण कंपनीच्या पायाभूत सुविधा प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असून त्यासाठी अंदाजित खर्च रु.५ कोटी इतका आहे.

(२) व (३) महापारेषण कंपनीकडून सदरहू योजनेच्या अतिरिक्त वीज भाराकरिता ग्रीड जोडणीसाठी आवश्यक रक्कमेचा भरणा करण्याबाबत उरमोडी उपसा जलसिंचन कार्यालयास दिनांक २५.२.२०१६ रोजी कळविण्यात आले आहे. संबंधित कार्यालयाकडून सदर रक्कमेचा भरणा केल्यानंतर महापारेषण कंपनीकडून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोकांना दुधाळ जनावरांचे
वाटप करण्यात येणाऱ्या योजनेतून वगळल्याबाबत**

(३५) * १८७८९ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.संजय दत्त, श्री.सुभाष झांबड :

सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने दरवर्षी अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोकांना दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येते, या योजनेतून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर व पुणे या जिल्ह्यांना तसेच मुंबई व अहमदनगर या जिल्ह्यांना हेतु पुरस्पर वगळले जात असल्याचे माहे नोव्हेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार उक्त जिल्ह्यात दुधाळ जनावरांचे वाटप योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) हे खरे नसून, जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपयोजना (विधयो) /आदिवासी उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेंतर्गत २ दुभत्या जनावरांचे गट वाटप करणे ही योजना सन २०१०-११ पासून आजतागायत राबविण्यात येत असून याअंतर्गत अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. महाराष्ट्र नागरी क्षेत्रामध्ये गुरे पाळणे व

त्यांची ने आण करणे (नियंत्रण) अधिनियम, १९७६ अन्वये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या संपुर्ण क्षेत्रास दिनांक ०१.०७.२००६ पासून प्रतिषिद्ध क्षेत्र म्हणून घोषित केलेले असल्यामुळे मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे सदर योजनेतून वगळण्यात आलेले आहे.

राज्यात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी ६ दुधाळ संकरीत गाई/म्हशींचे गट वाटप करणे ही नाविण्यपुर्ण राज्यस्तरीय योजना (अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्र उपयोजना) राज्यात सन २०११-१२ पासून राबविण्यात येत असून, मा.मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सन २०१२-१३ पासून राज्यातील जे जिल्हे दुग्धोत्पादनात स्वयंपुर्ण आहेत असे जिल्हे वगळून सदरची योजना राबवावयाची असल्याने दुग्धोत्पादनात स्वयंपुर्ण असलेल्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगर या ६ तसेच, मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये सदरची योजना राबविली जात नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

पंढरपूर (जि.सोलापूर) तालुक्यातील नदीकाठच्या गावांना वीज पुरवठा देण्याबाबत

(३६) * १९०३० श्री.दत्तात्रय सावंत : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पंढरपूर (जि.सोलापूर) तालुक्यातील भीमा नदीच्या डाव्या तीरावरील गुरसाळे, भटुंबरे, चिंचोळी भोसे, येथील शेतकऱ्यांनी भीमा नदीतून पिण्यासाठी व जनावरांसाठी पाणी मिळावे यासाठी या नदीकाठच्या गावांना २ तास विद्युत पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकारी (सोलापूर), तहसीलदार (पंढरपूर), प्रांताधिकारी (पंढरपूर) यांना माहे जानेवारी व फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान लेखी निवेदने सादर करून मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले, तदनुसार उपरोक्त नदीकाठच्या गावांना वीज पुरवठा देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) हे खरे आहे.

(२) होय, चौकशी करण्यात आली आहे.

(३) उजनी जलाशयामधून भीमा नदीपात्राद्वारे सोलापूर शहरासाठी औज बंधान्यामध्ये वेळोवेळी पाणी सोडण्यात येते. त्या दरम्यान सोडण्यात आलेल्या पाण्याचा वापर इतर कारणांसाठी होऊ नये, या दृष्टीने मा.जिल्हाधिकारी, सोलापूर यांचेकडून भीमा नदीकाठचा विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित करण्याचे आदेश पारित केले जातात. औज बंधान्यात पाणी पोहोचल्यानंतर, जिल्ह्यातील दुष्काळ व पाणी टंचाई परिस्थितीमुळे उपलब्ध पाण्याच्या स्रोतांचा उपयोग केवळ पिण्यासाठी व्हावा व नदीकाठच्या वस्त्यांवरील लोकांसाठी व जनावरांसाठी पाणी मिळावे यासाठी दररोज केवळ २ तास विद्युत पुरवठा चालू ठेवण्यात येत आहे. तथापि, भीमानदीवर असलेल्या सर्व बंधान्यावरील वीज पुरवठा मा.जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या सूचनेनुसार पूर्णपणे बंद आहे. पंढरपूर (जि.सोलापूर) तालुक्यातील भीमा नदीच्या डाव्या तीरावरील गुरसाळे, भटुंबरे, चिंचोळी-भोसे ही गावे गुरसाळे बंधान्यावर असल्याने तेथील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सौर ऊर्जेच्या उपकरणांवर मिळणारे अनुदान वाढविण्याबाबत

(३७) * १७३०२ श्रीमती दिप्ती चवधरी, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.आनंदराव पाटील, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात भारनियमन आणि विजेचा तुटवडा सहन करूनही सौर ऊर्जेच्या वापराबाबत जनजागृतीची व्यापक मोहिम न राबविल्यामुळे तसेच, सौर ऊर्जेच्या उपकरणांवर मिळणारे अनुदानही तुटपुंजे असल्यामुळे राज्य सौर ऊर्जेच्या वापरात देशात ५ व्या स्थानावर असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने सौर ऊर्जा व पवन ऊर्जेला चालना देण्याबाबत सौर उपकरणांवर मिळणारे अनुदान वाढविण्याबाबत तसेच एलईडी दिवे राज्यभर पोहोचविण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) हे खरे नाही.

(२) केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्याचे नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून (अपारंपारिक ऊर्जा स्रोत) विकेंद्रित पारेषण विरहित ऊर्जा निर्मितीचे एकत्रित धोरण-२०१६ दिनांक ११ फेब्रुवारी, २०१६ रोजी जाहिर करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नाशिक येथे औद्योगिक प्रदर्शन व व्यापारी केंद्र विकसित करण्याकरिता
 उद्योग संचालनालयाला जागा हस्तांतरित करण्याबाबत**

(३८) * १६४४६ श्री.जयवंतराव जाधव, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अमरसिंह पंडित :

सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथे कायमस्वरूपी औद्योगिक प्रदर्शन व व्यापारी केंद्र विकसित करण्याकरिता उद्योग संचालनालयाला जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे प्रलंबित असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर केंद्रासाठी उद्योग संचालनालयाने शासनास ६० कोटीचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केलेला आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,

(४) असल्यास, तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) (२), (३) व (४) मौजे प्रिंपी सय्यद ता.जि.नाशिक येथील गट नं. १६२१ क्षेत्र ५४ हे ५५ आर व गट नं. १६५४ क्षेत्र ५२ हे ३७ आर पैकी ८५ एकर जागा नाशिक येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे औद्योगिक प्रशिक्षण व व्यापारी केंद्रासाठी हस्तांतरित करण्याची विनंती एप्रिल २०१५ मध्ये उद्योग सहसंचालक नाशिक विभाग यांनी जिल्हाधिकारी, नाशिक यांना केली आहे. सदर विनंतीच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांचे नाहरकत दाखले प्राप्त करून घेऊन व सदर जमिनीचे मोजणी नकाशे तयार करून घेवून जमीन मंजूरीबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून शासनाकडे सादर करण्याचे नियोजित आहे.

सदर औद्योगिक प्रदर्शन व व्यापारी केंद्रासाठी उद्योग संचालनालयाने ३६८.१० कोटी रुपयांचा प्रस्ताव दिनांक २२ मे, २०१३ रोजी शासनाच्या

मान्यतेसाठी सादर केला होता. त्यावर उद्योग संचालनालयाचे पत्र दि. २८ जून, २०१३ अन्वये रु. ५०.०० कोटीच्या मर्यादेत प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविले आहे. परंतु अद्याप सदर सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे प्राप्त झालेला नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

परभणी येथील इनामी जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याबाबत

(३९) * १५०३३ श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.सतिश

चव्हाण : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी येथील सर्व्हे न.२ मधील सुमारे ८ एकर १६ गुंठे इनामी जमिनीवर झालेल्या अतिक्रमण प्रकरणी जिल्हाधिकारी, परभणी यांनी सन २०१५ मध्ये वा त्या दरम्यान जिल्हा दुय्यम निबंधक, आयुक्त महानगरपालिका, अधीक्षक, भुमी अभिलेख, तहसीलदार, परभणी यांना कारवाई करण्याचे आदेश देऊनही संबंधितांनी कोणतीही सक्षम कृती न केल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी प्रधान सचिव, महसूल यांच्याकडे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान लेखी तक्रार नोंदविली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सर्व दोषी अधिकारी यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत तसेच, सर्व्हे नं. २ मधील अतिक्रमणे हटविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२) व (३) परभणी येथील स.नं.२ मधील ८ एकर १६ गुंठे इनामी जमिनीवरील अतिक्रमणाबाबत अपर जिल्हाधिकारी, परभणी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठित करून चौकशी करण्यात आली आहे. या समितीच्या चौकशी अहवालाआधारे जिल्हाधिकारी, परभणी यांनी दिनांक ०७.०५.२०१५ रोजीच्या पत्रान्वये संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना खालील स्वरूपाचे निर्देश दिले आहेत-

- (i) जिल्हा दुय्यम निबंधक, परभणी यांनी परभणी येथील सर्व्हे नं.२ मधील खरेदी विक्रीचे व्यवहार थांबविणे.
- (ii) आयुक्त, महानगरपालिका, परभणी यांनी सदर सर्व्हे नं.मधील बांधकाम थांबवून "जैसे थे" परिस्थिती ठेवणे आणि कर व बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेवर जबाबदारी निश्चित करून त्यांचेविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करणे.
- (iii) अधीक्षक, भूमी अभिलेख, परभणी यांनी आखीव पत्रिकांतील नोंदींची तपासणी करून स.नं.२ च्या संदर्भात इनाम जमीन म्हणून नोंद घेणे, फेरफार घेतेवेळी इनाम नोंद कायम न ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध जबाबदारी निश्चित करून त्यांचेविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करणे.
- (iv) तहसिलदार, परभणी यांनी मा.उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांचेकडील प्रलंबित रिट याचिका क्र.४०६१/२०१५ मधील नमूद क्षेत्र वगळता स.नं.२ मधील उर्वरीत जमिनीवरील अनधिकृत ताबा असलेल्या व्यक्तींची चौकशी करून सदर जमीन शासनाच्या व्यवस्थेखाली घेण्याची कार्यवाही करावी.
- (v) उप विभागीय अधिकारी, परभणी यांनी स.नं.२ या इनाम जमिनीच्या विरासत मंजूरीबाबत कार्यवाही झाली नसल्यास सदर जमीन नियमानुसार ताब्यात घेण्याबाबत कार्यवाही करावी.

जिल्हाधिकारी, परभणी यांच्या उक्त आदेशांची अंमलबजावणी व कार्यवाही होत नसल्याबाबत तसेच इनामी जमिनीवरील अतिक्रमण करणाऱ्यांना व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींची तक्रार दिनांक १७.०२.२०१६ रोजी शासनास प्राप्त झाली आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी, परभणी यांचा अहवाल मागविला असता दिनांक ०५.०३.२०१६ रोजीच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी, परभणी यांनी शासनास अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार जिल्हा दुय्यम निबंधक, परभणी यांनी स.नं.२ मधील जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबविले आहेत.

आयुक्त, महानगरपालिका, परभणी यांनी ४ अनधिकृत बांधकाम धारकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, परभणी यांनी ७५ आखीव पत्रिकांच्या संदर्भात फेरतपासणी पूर्ण केली आहे. त्यापैकी २३ प्रकरणांमध्ये मा.उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल झाल्या असून प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.

उपविभागीय अधिकारी, परभणी यांनी विरासतीचे प्रकरण नामंजूर केले आहे.

तहसिलदार, परभणी यांनी स.नं.२ मधील जमीन शासन व्यवस्थेखाली घेण्याकरिता २४१ मिळकत धारकांना नोटीस दिल्या आहेत त्यापैकी ३१ मिळकतधारकांनी दिवाणी न्यायालयात दावे दाखल केले असून ते न्यायप्रविष्ट आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मीरा-भाईदर महापालिकेच्या प्रस्तावित मुख्यालयाची
जागा शासकीय असल्याबाबत**

(४०) * १४७३२ श्री.संजय दत्त, श्री.सुभाष झांबड, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.धनंजय मुंडे, श्री.किरण पावसकर, श्री.जयवंतराव जाधव, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.संदिप बाजोरिया, अॅड.अनिल परब : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मा.मुख्यमंत्री यांचे हस्ते भूमिपुजन झालेल्या मीरा-भाईदर महापालिकेच्या मुख्यालयाचा भूखंड बेकायदा असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मीरा रोड येथील एस.के.स्टोन नाक्याजवळील प्रशस्त आणि मोक्याच्या १८ एकर भूखंड हा खाजगी नसून शासनाच्या मालकीचा असल्याने संबंधित तहसिलदार कार्यालयाने केलेल्या प्राथमिक तपासणी अहवालात निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२), (३) व (४) जिल्हाधिकारी, ठाणे यांना प्राप्त झालेल्या एका तक्रारीच्या अनुषंगाने तहसिलदार, ठाणे यांच्या दिनांक २८.१०.२०१५ व उप विभागीय अधिकारी, ठाणे यांच्या दि.१७.१२.२०१५ च्या अहवालावरून मौजे भाईदर येथील जुना सर्व्हे क्र. ४७८पै (नवीन सर्व्हे क्र. ११४पै)

व ४८१पै (नवीन सर्व्हे क्र.११३पै) या जमिनी शासकीय असल्याचे जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी, ठाणे यांनी त्यांच्या दिनांक १८.१२.२०१५ च्या पत्रान्वये आयुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका यांना शासनाच्या हितसंबंधाबाबत निर्णय होईपर्यंत सदर जमिनीवरील बांधकाम परवानगी स्थगित करण्यात यावी असे कळविले आहे.

मौजे भाईंदर, ता.जि.ठाणे येथील सदर जुना स.नं. ४७८ व ४८१ या जमिनी फेरफार क्रमांक ९११, दिनांक १५/०१/१९५३ नुसार दि सालसेट इस्टेट लॅंड रेव्हेंय्यू एक्झाम्शन अॅबोलिशन अॅक्ट १९५१ च्या कलम ४ नुसार सरकारी बिन आकारी पडीत म्हणून दाखल करणेबाबत नोंद करण्यात आली. तदनंतर सदर जमिनीच्या खाजगी व्यक्तींच्या लाभात नोंदी झालेल्या असल्याने जमिनीच्या हस्तांतरणाबाबत उप विभागीय अधिकारी, ठाणे यांनी यासंदर्भात सर्व संबंधितांची सुनावणीची कार्यवाही सुरु केली होती. त्यामध्ये अंतिम आदेश पारीत होण्यापूर्वीच मे.आर.एन.ए. कॉर्पोरेशन प्रा. लि. यांनी विभागीय आयुक्त, कोकण यांच्याकडे पुनरिक्षण अर्ज दाखल केला असून सदर प्रकरणी विभागीय आयुक्त यांच्या स्तरावर सुनावणी सुरु आहे.

**चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्रात (सि.टी.पी.एस) वापरण्यात येणाऱ्या
कोळशात राखेचे प्रमाण ५० टक्केपेक्षा जास्त असल्याबाबत**

(४१) * १७७१४ श्रीमती शोभाताई फडणवीस, श्री.अनिल सोले, श्री.मितेश भांगडिया, श्री.नागो गाणार : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्रात (सि.टी.पी.एस.) वापरण्यात येणाऱ्या कोळशात ५० टक्केच्या वर राखेचे प्रमाण असल्याचे नागपूर सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मायनिंग अँड प्युयर रिसर्च (सि.आय.एम.एफ.आर.) या संस्थेने दिलेल्या अहवालातून दिनांक २१ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली काय, चौकशीत काय आढळून आले,

(३) असल्यास, तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार कोळसा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी राखेचे प्रमाण ३४ टक्क्यांपेक्षा कमी असलेला कोळसा पुरवठा करणे बंधनकारक आहे. त्यानुसार कोळसा कंपन्यांनी कोल वॉशरी उभारण्याचे प्रयोजन केले आहे. तसेच ३४ टक्क्यांपेक्षा कमी राख असलेला कोळसा प्राप्त होण्यासाठी महानिर्मिती कंपनी व कोळसा कंपन्यांमध्ये वेळोवेळी पत्रव्यवहार व बैठका झालेल्या आहेत. त्यामुळे ३४ टक्क्यांपेक्षा कमी राख असलेला कोळसा महानिर्मिती कंपनीला प्राप्त होऊ शकेल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांच्या वीजेच्या थकित देयकाबाबत

(४२) * १८९१५ आर्कि.अनंत गाडगीळ : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सुमारे १८ लाख ५९ हजार कृषी पंपधारकांपैकी सुमारे १५ लाख शेतकऱ्यांनी वीजेचे बिल भरले नसून त्यांच्याकडील थकबाकी सुमारे रूपये १३ हजार २०० कोटीवर गेली आहे. त्यामुळे महावितरणाचा आर्थिक भार वाढत असून दरवर्षी वाढतच जाणाऱ्या या थकबाकीचा भार अन्य ग्राहकांवर पडणार असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,

(३) असल्यास, तदनुसार महावितरण आर्थिक अडचणीत आलेला असून या शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या वीजेच्या बिलांच्या देयकाबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) हे अंशतः खरे आहे.

राज्यातील कृषी पंपधारक ग्राहकांची एकूण संख्या ३८,९९,०७४ एवढी असून त्यापैकी ३५,४९,८८६ ग्राहकांकडे माहे डिसेंबर, २०१५ अखेरपर्यंत एकूण रु.१३,९८२.४७ कोटी एवढी वीज बिलाची थकबाकी आहे.

(२) व (३) राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्याने कृषीपंपधारक ग्राहकांकडून थकबाकी वसूल करणे हे शासन व महावितरण पुढे मोठे आव्हान असून शेतकऱ्यांना थकीत वीज देयकाच्या थकबाकी वसुलीच्या दृष्टीकोनातून शासन व महावितरणतर्फे "कृषी संजीवनी योजना-२०१४" या योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच खरीप हंगामातील पिकांची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या १५७४७ दुष्काळग्रस्त गावांमध्ये ग्राहकांना सन २०१५-१६ करिता प्रचलित सवलतीच्या दरामध्ये ३३.५% इतकी सूट व सदर शेतकऱ्यांच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. थकबाकी वसुलीकरीता ग्राहकांना आपले बील भरण्यासाठी जाहिर निवेदन (टॉम टॉमींग) सुरू आहे. सुट्टीच्या दिवशी कॅश कलेक्शन सेंटर सुरू ठेवण्यात येत आहेत. तसेच, वसुली मोहिम पथकाकडून केलेल्या कार्यवाहीचा आढावा मंडळ निरीक्षकाद्वारे दरदिवशी घेण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील ठिबक सिंचन अनुदानात वाढ करून
अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना देण्याबाबत**

(४३) * १६०९२ श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.ख्वाजा बेग, श्री.धनंजय मुंडे, डॉ.अपूर्व हिरे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव : तारांकित प्रश्न क्रमांक १२४४७ ला दिनांक १८ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात राबविण्यात येत असलेल्या केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजनेतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या मर्यादेत ७५ टक्के एवढी वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला असून उक्त प्रस्तावास केंद्र शासनाकडून मंजूरी प्राप्त झाली आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील सुमारे २३ जिल्ह्यातील ७१४३२ शेतकरी सुक्ष्म सिंचन अनुदानापासून वंचित आहेत, हे खरे आहे काय, राज्यात २३ जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय ठिबक सिंचन अभियानांतर्गत सन २०१३-२०१४ मध्ये १ लाख ८० हजार १५३ शेतकऱ्यांनी अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते, त्यासाठी ३३० कोटी रुपयांची मागणी केली असता, त्यापैकी २३१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून अजून ९९ कोटी रुपये प्रलंबित असताना अनुदान वाटप न झालेल्या जिल्ह्यात प्रामुख्याने सतत अवर्षणग्रस्त असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सार्वधिक १३ हजार ८३९ शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मराठवाड्यातील सततची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सुक्ष्म सिंचन अनुदानाच्या रक्कमेत वाढ करून मराठवाड्यातील ५ हजार हे इष्टांक वाढवून देणे संदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, तदनुसार ठिबक सिंचन अनुदानात वाढ करून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) राज्यात राबविण्यात येत असलेल्या केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजनेतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या मर्यादेत ७५ टक्के पर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यात आला असून केंद्र शासनाकडून सदर प्रस्तावावर अद्याप उत्तर प्राप्त झाले नाही.

(२) अंशतः खरे आहे.

सन २०१३-१४ मधील १,८०,१५३ ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी १,७१,१९९ अर्ज अनुदानासाठी पात्र आहेत.

सन २०१३-१४ मधील प्रकरणांसाठी रु.३३०.०० कोटी एवढी तरतूद सन २०१५-१६ या वर्षात करण्यात आली आहे. सदर तरतूदीपैकी ७० टक्केच्या मर्यादेत रु.२३१.०० कोटी एवढा निधी वितरीत करण्यात आलेला आहे. सदर निधी व जिल्हा विकास निधीमधून उपलब्ध झालेला रु.५७.७५ कोटी अशा एकूण रु.२८८.७५ कोटी एवढ्या निधीतून १,०७,०२४ लाभार्थींना अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

सन २०१३-१४ मधील सोलापूर जिल्ह्यात १९५६० पात्र ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. सोलापूर जिल्ह्यासाठी रु.३६.६६ कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून सदर निधीतून १२३२१ लाभार्थींना अनुदान वितरीत करण्यात आले आहे. निधी उपलब्धतेनुसार उर्वरित अर्ज निकाली काढण्यात येतील.

(३) व (४) राज्यात सूक्ष्म सिंचन योजना केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतर्गत केंद्र शासनाकडून उपलब्ध निधीच्या मर्यादेत राबविण्यात येते. उपलब्ध निधीच्या मर्यादेत व जिल्ह्यातील खातेदारांच्या संख्येच्या प्रमाणात लक्षांक ठरवून दिला जातो. त्यानुसार केंद्र शासनाकडून प्राप्त निधीचे लक्षांक राज्यातील २३ जिल्ह्यांना ठरवून देण्यात आले आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष फळबागांच्या
 शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याबाबत**

(४४) * १७८०७ श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.खवाजा बेग : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात माहे जानेवारी, २०१६ पासून पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार नुकसानग्रस्त द्राक्ष फळबागांच्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती दाखल शासनाने कोणती आर्थिक मदत केली वा करण्यांत येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) प्राप्त अहवालानुसार असे आढळून येत नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोला जिल्ह्यातील सोयाबीन नुकसानग्रस्त
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत**

(४५) * १७४३८ श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अकोला जिल्ह्यातून महाबीज महामंडळाकडून गेल्या पावसाळी हंगामात शेतकऱ्यांना विकण्यात आलेले सोयाबीनचे बियाणे पेरले असता उगवले नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महाबीजकडून विकण्यात आलेले सोयाबीनचे बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करून सुध्दा कोणतीच कार्यवाही झाली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) अंशतः खरे आहे.

खरीप हंगाम २०१५-१६ मध्ये महाबीज उत्पादीत सोयाबीन बियाण्याच्या उगवणीबाबत अकोला जिल्ह्यात एकूण १३ तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या, त्यापैकी चार तक्रारींमध्ये बियाण्यात दोष आढळून आलेला होता.

(२) अकोला जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम २०१५ मध्ये आलेल्या एकूण १३ तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने तपासणी करून तक्रारदारास अहवाल दिलेले आहेत. तसेच संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांना जिल्हा ग्राहक निवारण मंचाकडे दाद मागण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

(३) होय, प्राप्त तक्रारीची तालुका तक्रार निवारण समितीमार्फत चौकशी करून अहवाल शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत. प्राप्त झालेल्या १३ तक्रारीपैकी ४ तक्रारींमध्ये बियाण्यात दोष आढळून आलेला आहे. नुकसान भरपाईसाठी ग्राहक मंचाकडे दाद मागण्याबाबत तक्रारदारांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
निराधार स्वावलंबन योजना" राबविण्याबाबत

(४६) * १७८६८ डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.खवाजा बेग : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबात कायमस्वरूपी चरितार्थाचे साधन उपलब्ध होण्यासाठी राज्यात "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना" राबविण्याचा निर्णय दिनांक २१ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या योजनेचे स्वरूप काय आहे व त्याची अंमलबजावणी राज्यात सुरु झाली आहे काय,
- (३) असल्यास, अद्यापही या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली नसल्यास, कधी पासून अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. दिवाकर रावते : (१) हे खरे आहे.

(२) व (३) राज्यात आत्महत्या केलेल्या व महसूल व वन विभागाने सानुग्रह अनुदान पात्र ठरविले आहे अशा शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीसाठी नियमीत उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विशेष बाब म्हणून ऑटोरिक्षा परवाना देण्याची योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेची अंमलबजावणी सुरु झाली असून राज्यातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाची यादी मिळण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास कळविण्यात आले आहे.

कर्जत (जि.रायगड) तालुक्यात अनधिकृत माती उत्खनन होत असल्याबाबत

(४७) * १६५२३ श्री.जयंत पाटील : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कर्जत (जि.रायगड) तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगर फोडून अनधिकृतपणे खाजगी मालकीच्या जागेत भराव केला जात आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी तहसील कार्यालयात तक्रार दाखल करूनही जेसीबी मशीनद्वारे खोदकाम करणाऱ्या मालकांविरुद्ध तसेच डंपर मालकांविरुद्ध अनधिकृत उत्खनन व वाहतूक करणाऱ्या मालकांविरुद्ध कार्यवाही न केल्याने महसूल वसुलीमध्ये नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,
- (४) असल्यास, तदनुसार अनधिकृत उत्खनन व वाहतूक करणाऱ्या मालकांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२), (३) व (४) कर्जत तालुक्यात माती उत्खननाबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने कर्जत तालुक्यातील भरारी पथकामार्फत तपासणी करून, मौजे भालिवडी, बार्णे, वैजनाथ, वेणगांव, कर्जत व भोईरवाडी येथे मातीच्या अनधिकृत उत्खननाच्या ६ प्रकरणांमध्ये दंडनीय कारवाई करून, एकूण रुपये ६,२२,४५५/- एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

कर्जत तालुक्यात सन २०१५-२०१६ या वर्षात भरारी पथकाने गौण खनिजाच्या अवैध उत्खनन वाहतुकीबाबत केलेल्या कारवाईमध्ये एकूण ९६ प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करून रुपये २४,३१,१२५/- एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये वरील ६ प्रकरणांचाही समावेश आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

खुलताबाद (जि.औरंगाबाद) येथे अलिगड विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्याबाबत

(४८) * १५५९७ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : तारांकित प्रश्न क्रमांक ११४७६ ला दिनांक ११ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद जिल्ह्यात अलिगड विद्यापीठाचे उपकेंद्र रद्द झाल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, चार वर्षापूर्वी शासनाने खुलताबाद येथे अलिगड विद्यापीठ उभारण्याची तयारी केली होती, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) नाही.

(२) नाही.

(३), (४) व (५) राज्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्याचे दृष्टीने अलिगढ मुस्लिम विद्यापीठामधील संबंधितांनी औरंगाबाद येथील दोन व मालेगाव, जि.नाशिक येथील दोन अशा एकूण चार स्थळांची पाहणी केली. त्यापैकी मौजे सुलीभंजन, ता.खुलताबाद, जि.औरंगाबाद येथील जागेस त्यांनी अनुकूलता दर्शविली असून सदर जागा देण्याबाबत विनंती केली आहे. या जागेच्या अनुषंगाने महसूल व वनविभागामार्फत सदर जमिनीचे आरक्षण, याबाबत प्राप्त झालेल्या हरकती, पर्यटन विभाग, नगरविकास विभाग व गृह विभाग यांचे अभिप्राय तसेच त्या परिसरातील पुरातत्वीय महत्व असलेल्या वास्तू, लेणी इ. मुद्द्यांचा विचार करून या विद्यापीठासाठी सदर जागेऐवजी अन्य पर्यायी जागा देण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहांची सुधारणा करण्याबाबत

(४९) * १६७३७ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या ड्रायव्हर, कंडक्टर यांच्या विश्रांतीगृहांची दुरवस्था झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहांची स्थिती सुधारण्यात येणार असल्याचे आश्वासन मा.परिवहन मंत्री महोदयांनी दिनांक १२ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास दिले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मा.परिवहन मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनानुसार एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहांची स्थिती सुधारण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) नाही.

(२) होय.

(३) राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये/बसस्थानकात चालक/वाहक विश्रांतीगृहाची व्यवस्था करण्यात आली असून सर्व विश्रांतीगृहास आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे येउलखेड (ता.शेगांव, जि.बुलडाणा) येथील शेतकऱ्यांच्या

कृषी पंपास वीज जोडणी देण्याबाबत

(५०) * १६५९८ श्री.पांडुरंग फुंडकर : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे येउलखेड (ता.शेगांव, जि.बुलडाणा) येथील नवीन शेततळ्याजवळील ८० ते ८५ शेतकऱ्यांना कृषी पंपास वीज जोडणी अद्याप मिळाली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर शेतकऱ्यांनी नवीन वीज जोडणी मिळण्याकरिता रक्कमेचा भरणा करूनही शेतकऱ्यांना कृषी पंपास वीज जोडणी न दिल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,

(४) असल्यास, तदनुसार सदर शेतकऱ्यांना कृषी पंपास वीज जोडणी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) होय, हे अंशतः खरे आहे. मौजे येउलखेड ता.शेगांव जि.बुलडाणा येथील ३० शेतकऱ्यांचे शेतातील शेततळ्यांवर वीज पुरवठा मिळणेसाठी महावितरण कंपनीकडे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जानुसार अंदाज पत्रक तयार करून त्यास मंजूरी देण्यात आलेली आहे व संबंधित शेतकऱ्यांना आवश्यक रकमेचा भरणा करण्याचे कोटेशन देण्यात आलेले आहेत.

(२) हे खरे नाही. सदर शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत वीज जोडणी मिळण्याकरिता आवश्यक रक्कमेचा भरणा केलेला नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) सदर शेतकऱ्यांनी नवीन वीज जोडणी करण्याकरिता आवश्यक रक्कमेचा भरणा केल्यानंतर जेष्ठता यादी प्रमाणे वीज पुरवठा महावितरण कंपनीकडून उपलब्ध होईल.

**अपारंपारिक ऊर्जा स्रोतांना प्राधान्य देताना ऑफ ग्रिड
 ऊर्जा निर्मितीच्या धोरणाला मंजूरी देण्याबाबत**

(५१) * १६७६७ श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अपारंपारिक ऊर्जा स्रोतांना प्राधान्य देताना ऑफ ग्रिड ऊर्जा निर्मितीच्या धोरणाला दिनांक २५ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास शासनाने मंजूरी देण्यात आलेली असून हरित ऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी हे धोरण प्रोत्साहन देणारे आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त निर्णयाचे स्वरूप काय आहे व किती वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे,
- (३) तसेच या योजनेखाली सुमारे रूपये २ हजार ६८२ कोटी निधीची आवश्यकता आहे, सदर निधी कशाप्रकारे उपलब्ध करण्यात येणार आहे,
- (४) उक्त योजना केव्हापासून कार्यान्वित करण्यात येणार आहे वा त्याबाबत सद्यःस्थिती काय आहे?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) होय, हे खरे आहे.

(२) शासन निर्णय क्र.अपाऊ-२०१५/प्र.क्र.३६७/ऊर्जा-७, दिनांक ११.२.२०१६ अन्वये, राज्याचे नवीन व नीवकरणीय ऊर्जा स्रोतांपासून (अपारंपारिक ऊर्जा स्रोत) विकेंद्रित पारिषण विरहित ऊर्जा निर्मितीचे एकत्रित धोरण २०१६ जाहीर करण्यात आले आहे.

सदरच्या एकत्रित धोरणांतर्गत राज्याची पुढील ५ वर्षासाठी खालीलप्रमाणे उद्दिष्टे निश्चित करण्यात आले असून त्यामधून उद्दिष्टांप्रमाणे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर सर्वसाधारणपणे प्रति वर्ष होणारी वीजेची निर्मिती/बचत खालीलप्रमाणे आहे. :-

- १) उद्दिष्ट :- इमारतीचे छत (रूफटॉप) व जमिनीवरील पारिषण विरहित सौर विद्युत संच :- २०० मे.वॅ.बचत/निर्मिती-२४ कोटी युनिट्स (२४० मिलियन युनिट्स) वीजनिर्मिती.

- २) उद्दीष्ट :- लघुजल व नळ पाणीपुरवठ्यासाठी सौर पंपाची आस्थापना :- एकूण १०००० सौर पंप. बचत/निर्मिती-४-८ कोटी युनिट्स (४८ मिलियन युनिट्स) वीजनिर्मिती.
- ३) उद्दीष्ट :- स्वयंपाकासाठी सौर ऊर्जेवर आधारित संयंत्र आस्थापना :- १,५०,००० चौ.मी. क्षमतेचे प्रकल्प.
बचत/निर्मिती-१३.७७ कोटी युनिट्स (१३७.७ मिलियन युनिट्स) वीजनिर्मिती.
- ४) उद्दीष्ट :- सौर उष्णजल संयंत्रे आस्थापना :- ५.१ लक्ष चौ.मी. (३१८.७५ लक्ष लिटर्स)
बचत/निर्मिती-३१८ मे.वॅ.इतक्या वीजेच्या उच्चतम मागणीमध्ये कपात.
- ५) सौर उष्णजल संयंत्रांची आस्थापना बंधनकारक करणे.
- ६) उद्दीष्ट :- बायोगॅसपासून विकेंद्रित वीज निर्मिती प्रकल्प आस्थापना :- एकूण ४००० कि.वॅ.
बचत/निर्मिती-०.७२ कोटी युनिट्स (७.२ मिलियन युनिट्स) वीजनिर्मिती.
- ७) विकेंद्रित सूक्ष्म पारेषण पथदर्शी प्रकल्प :- २ गावे.
- (३) या धोरणांतर्गत वर नमूद केलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील ५ वर्षांमध्ये जिल्हा वार्षिक योजनेमधून रु.२५००.०० कोटी, १३ वा वित्त आयोगामधून रु.१३६.०० कोटी आणि हरित ऊर्जा निधीमधून रु.४६.०० कोटी असा एकूण रु.२६८२.०० कोटी जवळपास इतका निधी लागण्याची शक्यता आहे.
- (४) सदरहू शासन निर्णयातील परिच्छेद क्र.२.२ मध्ये नमूद केल्यानुसार, सदरहू धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीची कार्यपध्दती वेगळ्याने तयार करण्यात येत आहे.

**श्रीगोंदा (जि.अहमदनगर) तालुक्यातील कृषी कार्यालयातून
साहित्यामध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत**

(५२) * १७०५१ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, डॉ.सुधीर तांबे, श्री.आनंदराव पाटील : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्रीगोंदा (जि.अहमदनगर) तालुक्यातील कृषी कार्यालयातील अधिकारी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी आलेले शेती उपयोगी साहित्य शेतकऱ्यांना जास्त किंमतीत विकत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
 (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने दोषींवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) नाही. कृषि विषयक विविध योजनांतर्गत प्राप्त झालेले शेती उपयोगी निविष्ठांचे वितरण त्या-त्या योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार तसेच शासनाने विहित केलेल्या दराने व अनुदानावरच वाटप करण्यात आलेले असून, सदर साहित्य जास्त दराने विकण्यात आलेले नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
 (३) प्रश्न उद्भवत नाही.
 (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मालेगांव (जि.नाशिक) तालुक्यात पॉवरलुम व्यवसायासाठी
 वाढविण्यात आलेले वीजेचे दर कमी करण्याबाबत**

(५३) * १७१२१ श्री.अमरिशभाई पटेल, डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगांव (जि.नाशिक) तालुक्यात पॉवरलुमचे मोठ्या प्रमाणात व्यवसाय असून या व्यवसायासाठी वाढविण्यात आलेले वीजेचे दर कमी करण्याबाबत तसेच पूर्वी प्रमाणेच सबसिडी मिळावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा.वित्त व नियोजन मंत्री यांना निवेदन दिल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर निवेदनावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) हे अंशतः खरे आहे.

अशा विषयाचे दिनांक १७.११.२०१५ चे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री कार्यालयास सादर केलेले आहे.

(२) लघुदाब यंत्रमागधारकांच्या वीज दरामध्ये सुसूत्रीकरण आणण्यासाठी सवलतीच्या वीज दरामध्ये दिनांक ७.११.२०१५ च्या शासन निर्णय व दिनांक ३.१२.२०१५ च्या शुध्दीपत्रकान्वये सुधारणा केली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत अंधेरी (प) येथील नगर भूमापन क्र.३७०
 मध्ये मालमत्ता कार्डावर नियमबाह्य नोंद केल्याबाबत**

(५४) * १९०७३ श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत अंधेरी (प.) येथील नगर भूमापन क्र.३७० मध्ये मालमत्ता कार्डावर नोंद करताना मूळ मालक व त्यांचे वारसदार आणि याठिकाणी बांधकाम व्यावसायिक यांचे नावे फेरफार क्रमांक ३३८ प्रमाणे दिनांक ८ जुलै, २००८ ह्या एकाच दिवशी संबंधितांना कोणत्याही सूचना न देता नियमांचे उल्लंघन करून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदी केल्याबाबतच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे सन २०१५ व माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अशा नोंदी घेताना संबंधितांची हरकत न मागविता, त्यांना सूचना न देता ह्या नियमबाह्य नोंदी केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या नोंदी प्रमाणे फेरफार करण्यात आला असल्यामुळे संबंधित मूळ रहिवाशांवर अन्याय झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार दोषींवर कारवाई करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२), (३), (४) व (५) नगर भूमापन अंधेरी, ता.अंधेरी येथील नगर भूमापन क्र.३७० ही मिळकत सन १९६१ पासून श्री बच्चूभाई सोमेश्वर दवे व श्रीमती मधुकांता दवे यांच्या नावे दाखल होती. श्री. बच्चूभाई दवे यांचे १९७३ साली व श्रीमती मधुकांता दवे यांचे १९६७ साली निधन झाले. त्यांचे प्रथम वारस व प्रथम वारसांपैकी मृत झालेल्यांचे पुढील वारस यांनी दिनांक ०९.०६.२००८ च्या नोंदणीकृत दस्तान्वये सदर मिळकत

मेसर्स फझल कन्स्ट्रक्शन यांना विक्री केली. मेसर्स फझल कन्स्ट्रक्शनच्या वतीने दिनांक १७.०६.२००८ रोजी प्राप्त अर्जान्वये सदर मिळकतीच्या अधिकार अभिलेखात नाव दाखल करण्याची विनंती करण्यात आली. तसेच श्री. बच्चूभाई दवे यांचे वारसांपैकी एक वारस श्री. दिलीप बच्चूभाई दवे यांनी सर्व वारसांच्या दिनांक १६.०६.२००८ च्या नोटरीजइ क्षतिपूर्ती बंधपत्र तथा घोषणापत्राच्या आधारे वारस नोंदीने नाव दाखल करणेकरीता नगर भूमापन कार्यालय, अंधेरी येथे दि.१९.०६.२००८ रोजी समक्ष जबाब दिलेला आहे.

त्यानुषंगाने सदर कार्यालयाकडून फेरफार क्रमांक ३३८, दि.१९.०६.२००८ नोंदवून सर्व संबंधितांना वारस / खरेदीबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या तरतूदी नुसार नमुना नं. ९ ची नोटीस देण्यात आली. सदर फेरफार नोंदीबाबत कोणाचीही हरकत प्राप्त झाली नाही. त्यानुसार नगर भूमापन अधिकारी, अंधेरी यांनी दि.०८.०७.२००८ च्या आदेशान्वये फेरफार क्र.३३८ मंजूर केला. सदर फेरफारान्वये मिळकत पत्रिकेवर श्री बच्चूभाई दवे यांच्या प्रथम वारसांची नावे दाखल करण्यात आली व नंतर त्यापैकी जे वारस हयात नाहीत त्यांची नावे कमी करून त्यांच्या पुढील हयात वारसांची नावे दाखल करण्यात आली. तदनंतर त्याच फेरफारान्वये सदर वारसांची नावे कमी करून दस्त क्रमांक ४/४८९५/०८, दि. ९.०६.२००८ च्या आधारे मेसर्स फझल कन्स्ट्रक्शन यांचे नाव "धारक सदरी" दाखल करण्यात आले व त्याबाबत अर्जदार यांना दि.०८.०७.२००८ च्या पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे.

सदर दिनांकापासून आजतागायत जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर तसेच नगर भूमापन अधिकारी, अंधेरी यांच्याकडे फेरफार क्र. ३३८, दि. १९.०६.२००८ च्या नोंदीबाबत कोणतीही हरकत अथवा तक्रार प्राप्त झालेली नाही.

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील उपप्रादेशिक

परिवहन अधिकारी यांच्या गैरव्यवहाराबाबत

(५५) * १७६४९ श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी (जि.ठाणे) येथील राष्ट्रीय मानव हक्क मंचचे अध्यक्ष, श्री.शरद धुमाळ यांनी ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.संजय डोळे यांच्या गैरव्यवहार कार्यपध्दती विरोधात मा.उपराष्ट्रपती यांचेकडे केलेल्या तक्रारीनंतर मा.उपराष्ट्रपती कार्यालयाने श्री.संजय डोळे यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्याची बाब दिनांक १८ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, श्री.शरद धुमाळ यांनी मा.उपराष्ट्रपतींकडे केलेल्या तक्रारीनुसार उपराष्ट्रपती कार्यालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.संजय डोळे यांच्या कार्यपध्दतीची चौकशी करण्याकरिता दिलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रमुख बाबी कोणत्या आहेत,

(३) त्यानुसार श्री.संजय डोळे यांच्या कार्यपध्दतीचा तपास करत असतांना केंद्र शासनाच्या लेखा परीक्षण विभागाने काढलेल्या त्रुटीनुसार करावयाच्या आवश्यक गोष्टी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.संजय डोळे व लेखाधिकारी श्री.पराग पाटील यांनी न केल्यामुळे शासनाचे ७ कोटी ७६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, श्री.संजय डोळे यांच्या गैरव्यवहार कार्यपध्दतीची चौकशी पूर्ण झाली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत, त्यामध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) व (२) श्री.शरद धुमाळ यांनी मा.उप राष्ट्रपती यांचेकडे केलेला दिनांक २६/११/२०१५ रोजीचा तक्रार अर्ज उप राष्ट्रपती कार्यालयाच्या दिनांक ९/१२/२०१५ रोजीच्या पत्रान्वये मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांना योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आला आहे.

(३) होय.

(४) महालेखाकार कार्यालय, मुंबई/नागपूर यांचेकडून परिवहन कार्यालयांचे लेखापरिक्षण करण्यात येते. प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे येथील लेखापरिक्षणामधील सन २००४-२००५ ते २०१३-२०१४ या कालावधीत एकूण ४८ प्रलंबित लेखा आक्षेपामधील ३०,७१८ प्रकरणांमध्ये ११.३१ कोटी रक्कम वसूल करणे बाकी होते. जानेवारी, २०१६ अखेर एकूण ४०८ प्रकरणात ५.३० कोटी रुपयांची वसूली झाली असून ३०,३१० प्रकरणांमध्ये ६.०१ कोटी रक्कम वसूल होणे बाकी आहे. प्रलंबित लेखा आक्षेपातील रक्कमेची वसूली करण्याची कार्यवाही चालू आहे. महालेखाकारांच्या सदर कालावधीतील लेखापरिक्षण अहवालामध्ये कर वसूलीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आलेले नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मालेगांव-बागलाण (जि.नाशिक) तालुक्यात गिरणा - मोसम नदी

पात्रातून बेकायदेशिर होणारी वाळू उपसा रोखण्याबाबत

(५६) * १८३११ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ८१०४ ला दिनांक १६ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगांव-बागलाण (जि.नाशिक) तालुक्यात वाळू तस्करांनी गिरणा व मोसम नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशिर वाळूचा उपसा केला जात असल्याचे दिनांक १ फेब्रुवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, अमर्याद वाळू उपसामुळे जलसाठा व भुजल पातळी घटून शेती सिंचनासह तीव्र पाणी टंचाई निर्माण होत आहे, हे ही खरे आहे काय, मोसम नदीपात्रातील वाळू उपसा थांबवावा यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अंबासन (ता.बागलाण) ग्रामपंचायतीने अहोरात्र पहारा देण्याची मोहिम राबविल्याचे दिनांक २ फेब्रुवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, वाळू तस्कारांमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून नदीपात्रात दहा ते पंधरा फुट खोलीचे खड्डे पडले आहेत, त्यामुळे विहीरीची पाणी पातळी घटली असून उपसा केलेली वाळू चंदनपुरी रोड (ता.मालेगांव, जि.नाशिक) येथे उघड-उघड विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले तदनुसार दुष्काळीस्थिती पाणी टंचाई व पर्यावरण हानी रोखण्याचेदृष्टीने वाळू तस्कारांविरुद्ध कठोर दंडात्मक व प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२), (३) व (४) मालेगाव तालुक्यात व बागलाण तालुक्यात (जि.नाशिक) गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. सदर पथकांनी केलेल्या तपासणीत वाळूच्या अवैध उत्खनन व वाहतुकीची काही प्रकरणे दृष्टोत्पत्तीस आली आहेत. त्यानुसार सन २०१५-१६ मध्ये मालेगाव तालुक्यात गौण खनिजाच्या अवैध उत्खननाच्या १३४ प्रकरणात रु.३७,७७,९८९/- एवढील दंडाची रक्कम वसूल करण्यात आली असून ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच बागलाण तालुक्यात २०१५-१६ मध्ये १३३ प्रकरणात रु.४३,९५,३९२/- एवढी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे व १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाळू उपशामुळे जलसाठा व भूजल पातळी घटून शेती सिंचनासह तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याचे निदर्शनास आले नाही.

मौजे अंबासन, ता.बागलाण येथील ग्रामस्थांकडून वाळूचे अवैध उत्खनन होऊ नये याबाबत अहोरात्र लक्ष ठेवण्यात येत असल्याचे निदर्शनास आलेले नाही. वाळू उत्खननामुळे पर्यावरणाचे नुकसान होऊन, नदीपात्रात खड्डे पडल्याचे निदर्शनास आले नाही.

चंदनपुरी रोड (ता.मालेगांव) येथे अवैध वाळूच्या विक्रीकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**अमरावती मधील मौजा पेठ येथील क्षेत्राची ७/१२ वर नोंद
असतांनाही मोजणी झालेली नसल्याबाबत**

(५७) * १८६३६ प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.हरिसिंग राठोड :

सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती मधील मौजा पेठ येथील गट क्र.४९/२ या ४.४१ हेक्टर क्षेत्रातील ०.३९ आर भूखंड ७/१२ हेक्टर नोंद असतानाही शासकीय मोजणी दरम्यान आढळून आला नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार दोषीवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२) व (३) प्रश्नाधीन प्रकरणी मौजा-पेठ, ता. जि. अमरावती येथील स.नं.४९ मध्ये जिल्हाधिकारी, अमरावती यांच्या पत्रानुसार उपअधीक्षक भूमि अभिलेख, अमरावती कार्यालयाकडून मोजणी करण्यात आलेली आहे.

स.नं. ४९/१, ४९/२ व ४९/३ अशा तीन स्वतंत्र गा.न.नं. ७/१२ च्या उता-यांतर्गत मंजूर क्षेत्र व वहीवाटीनुसारच्या मोजणीप्रमाणे आढळून आलेले क्षेत्र पुढील प्रमाणे आहे:-

अ.क्र.	भोगवटादारांचे नाव	स.नं.	७/१२ प्रमाणे क्षेत्र हे.आर.	वहीवाटी नुसारच्या मोजणी नुसार क्षेत्र हे.आर.	तफावत हे.आर.
१	श्री आकाराम पांडुजी तेली	४९/१	१.६२	१.७३	+०.११
२	आयुक्त, आयकर विभाग	४९/२ पैकी	१.२१	१.२१	---
३	जनरल मॅनेजर, टेलीकॉम	४९/२	०.८१	०.८१	---

४	राणा एज्युकेशन सोसायटी	पैकी	२.००	१.६४	-०.३६
५	ई-क्लास, महाराष्ट्र शासन	४९/२ पैकी	०.३९	०.४९ हे.आर डी.पी.रोड +०.१५ हे.आर अंतर्गत रस्ता	+०.२५
६	मनोविकास स्पेशल चिल्ड्रेन सोसायटी	४९/३	०.१३	०.१३	---
	एकूण क्षेत्र		६.१६	६.१६	

वरील प्रमाणे जमीन मंजूरीनंतर अ.क्र. ५ येथील शासनाच्या नावे शिल्लक असणारी जमीन स्वतंत्र भूखंड स्वरूपात शिल्लक नसून ती ०.४९ हे.आर डीपी रोड + ०.१५ हे.आर. अंतर्गत रस्ता यामध्ये ती समाविष्ट आहे.

दिघवाघवडी (ता.माण, जि.सातारा) येथील शेतकऱ्यांने नापिक व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याबाबत

(५८) * १८७९१ श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दिघवाघवडी (ता.माण, जि.सातारा) येथील ग्रामपंचायत सदस्य असलेले शेती व्यवसाय करणारे अनिल दिडवाघ यांनी सततच्या नापिक व कर्जबाजारीपणाला कंटाळून उच्च दाबाच्या वीज टॉवरवर चढून आत्महत्या केल्याची गंभीर घटना माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान घडली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, तदनुसार शेतकऱ्यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणाची चौकशी केली असून आत्महत्याग्रस्त व्यक्तीच्या वारसांना मदत देण्यासाठी प्रकरण पात्र ठरविले आहे. वारसांना मदत देण्याबाबतच्या सुचना तहसीलदार, माण यांना दिल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**शेतकऱ्यांच्या दूध खरेदीचे भाव स्थिर रहाण्यासाठी
सबसिडी पुन्हा सुरु करण्याबाबत**

(५९) * १८८०९ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.संजय दत्त : सन्माननीय

दुग्धविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात दुधाला वाजवी भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांना दूध खरेदीवर प्रतिलिटर देण्यात येणारी ठराविक सबसिडी शासनाने बंद केल्याने दुध व्यवसाय संकटात सापडला असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शेतकऱ्यांच्या दूध खरेदीचे भाव स्थिर रहाण्यासाठी शासनाने सदर सबसिडी पुन्हा सुरु करावी यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) व (२) हे खरे नाही.

राज्य शासनामार्फत दूध खरेदीवर कोणतीही सबसिडी दिली जात नाही. दुधासाठी सद्यःस्थितीत किमान आधारभूत किंमत निश्चित नाही. सदर अधिकार केंद्र शासनास आहेत. दुधास किमान आधारभूत किंमत प्राप्त व्हावी त्यादृष्टीने जिवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत दुधाकरीता किमान आधारभूत किंमत निश्चित करावी अशी विनंती दिनांक १९/८/२०१५ रोजीच्या पत्रान्वये केंद्र शासनास राज्य शासनाने केली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

एकलहरे (ता.जि.नाशिक) येथील औष्णिक विद्युत प्रकल्प सुरु करण्याबाबत

(६०) * १६४५७ श्री.जयवंतराव जाधव, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अमरसिंह पंडित :

सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) एकलहरे (ता.जि.नाशिक) येथे सन २०१० मध्ये मंजूर झालेला ६६० मेगावॉट क्षमतेचा औष्णिक विद्युत प्रकल्प अद्याप सुरु झालेला नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकल्प प्रलंबित असल्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,

(४) असल्यास, तदनुसार उक्त प्रकल्प सुरु करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) होय, हे खरे आहे.

(२) प्रस्तावित प्रकल्पास एअरपोर्ट अॅथोरिटीकडून आवश्यक उंचीच्या धुरांडे (Chimney) बांधकामास ना-हरकत परवाना प्राप्त न झाल्यामुळे पर्यावरण ना-हरकत परवाना प्राप्त होण्यास अडचणी येत आहेत. तसेच कोळशाच्या उपलब्धतेबाबतची अनिश्चितता व इतर वाणिज्यिक व तांत्रिक बाबीची पूर्तता न झाल्याने प्रकल्पाची उभारणी सुरु करण्यास विलंब होत आहे.

(३) व (४) प्रस्तावित प्रकल्पासाठी चिमणीच्या आवश्यक २८० मी. उंचीला परवानगी देण्याबाबत महानिर्मिती कंपनीकडून एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडिया, नाशिक रोड व स्टेशन कमाडन्ट, देवळाली यांचेकडे सतत पाठपुरावा करण्यात आला आहे. तथापि सदर विनंती अमान्य झाली असल्याने प्रस्तुत प्रकरणी पुनर्विलोकन करून ना हरकत परवाना देण्याबाबत विभाग स्तरावरून रक्षा प्राधिकारी, मुख्य कार्यालय, कुलाबा, मुंबई तसेच मा.मुख्यमंत्री यांचे स्तरावर मा.केंद्रीय संरक्षण मंत्री यांना विनंती करण्यात आली आहे.

सदर प्रकल्पासाठी कोळसा मंत्रालयाने नागपूर येथील महाजनवाडी कोळसा खाण आवंटित केली आहे.

**परभणी जिल्हयातील शेतकऱ्यांना मंजूर आर्थिक अनुदान वाटपास विलंब
 लावणाऱ्या तहसीलदारांविरुद्ध कारवाई करण्याबाबत**

(६१) * १६६७४ श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.सतिश चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक ७२६० ला दिनांक ३० जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी जिल्हयातील शेतकऱ्यांना मागील वर्षी मंजूर झालेले आर्थिक अनुदान वाटपास विलंब लावलेल्या जिल्हयातील तहसीलदारांविरुद्ध कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी, परभणी यांनी सन २०१५-१६ दरम्यान नोटीसा जारी केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विविध कारणे दाखवून विहित मुदतीत अनुदान वाटप न करणाऱ्या अशा तहसीलदारांविरूद्ध कोणती कारवाई जिल्हा प्रशासनाने केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय. हे खरे आहे.

(२) जिल्ह्यास खरीप २०१४ मधील बाधित शेतक-यांना मदत देण्यासाठी सन २०१५-१६ या वर्षात एकूण रु.५७.८१ कोटी एवढा निधी वितरीत करण्यात आला असून, रु.५५.३२ कोटी इतका निधी १३३६३९ इतक्या शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे,

जानेवारी, २०१६ अखेर परभणी, गंगाखेड, पालम व सोनपेट यांचेकडे निधी शिल्लक असल्यामुळे संबंधित उपविभागीय अधिकारी यांचेकडून कारवाई बाबतचा अहवाल मागविण्यात आलेला आहे. सदर अहवालात संबंधित तहसीलदार दोषी आढळून आल्यास त्यांचेवर शिस्तभंगविषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईमध्ये सम-विषम क्रमांकाच्या खाजगी गाड्या एक दिवस
 आड रस्त्यावर चालविण्याबाबत**

(६२) * १६७६१ श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईत गेल्या पाच वर्षात ६ लाख ६६ हजार वाहनांची भर झाल्यामुळे वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदुषण रोखण्यासाठी मुंबईमध्ये सम-विषम क्रमांकाच्या खाजगी गाड्या एक दिवस आड रस्त्यावर चालविण्याबाबतचा फॉर्म्युला उपयोगात आणण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबईमध्ये सम-विषम क्रमांकाच्या खाजगी गाड्या एक दिवस आड रस्त्यावर चालविण्याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करून याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) होय.

(२) याबाबत, एकीकृत मुंबई महानगर परिवहन प्राधिकारणाच्या (UMMTA) च्या दिनांक ११.१.२०१६ रोजीच्या बैठकी मध्ये या विषयाबाबत चर्चा होऊन स्वतंत्रपणे अभ्यास करून पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**उपरी (ता.सावली, जि.चंद्रपूर) येथील पशुवैद्यकीय अधिकारी
व इतर रिक्त पदे भरण्याबाबत**

(६३) * १७७२० श्रीमती शोभाताई फडणवीस : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उपरी (ता.सावली, जि.चंद्रपूर) येथे सन २००६ ला प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय दवाखाण्याची निर्मिती करूनही गेल्या ९ वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकारी १ पद व परिचर १ पद रिक्त असल्याचे दिनांक १५ डिसेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) व (२) हे खरे नाही.

उपरी, ता.सावली जि.चंद्रपूर येथे पशुधन विकास अधिकारी पदाच्या पदनिर्मितीनंतर सदर पदावर दिनांक १६.१२.२००६ पासून नियमित पशुधन विकास अधिकारी कार्यरत होते. सदर पदावरील नियमित पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर दिनांक १६ जुलै, २००८ ते दिनांक २४.१.२०१६ पर्यंत या पदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे सोपवून पशुपालकधारकांना वैद्यकीय सेवा पूर्विण्यात येत होत्या. दिनांक २५.१.२०१६ पासून सदर पदावर नियमित पशुधन विकास अधिकारी कार्यरत आहे.

सदर पशुवैद्यकीय दवाखान्यात दिनांक १२.३.२०१० पासून नियमितपणे परीचर कार्यरत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील रिक्त पदे भरण्याबाबत

(६४) * १८९१८ आर्कि.अनंत गाडगीळ : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत १२ हजार पदे रिक्त असून त्याचा एसटीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) हे खरे नाही.

(२) राज्य परिवहन महामंडळामध्ये वर्ग-१ ते वर्ग-४ या पदांमध्ये १३० प्रवर्ग असून त्यांची चालनीय नियमानुसार १,२५,३८३, एवढी मंजूरी असून १,०६,१११ कार्यरत आहेत व १९,२७२ एवढी पदे रिक्त असली तरी त्यापैकी सरळसेवेतर्गत १२,४२६ एवढी पदे रिक्त आहेत.

अधिकारी वर्ग-१ व अधिकारी वर्ग-२ (कनिष्ठस्तर) ची एकूण आज अखेर ५७ पदे रिक्त आहेत व भविष्यातील सेवानिवृत्तीमुळे सरळसेवेची १७ रिक्त होणारी पदे अशी एकूण ७४ पदे रिक्त आहेत. सदर पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक २४.११.२०१५ रोजी महामंडळाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रदर्शित करून अर्ज मागविण्यात येवून लेखी परीक्षा घेण्यात आली आहे.

राज्यसंवर्गीय विविध पदांत ९४८ पदे रिक्त असून त्यापैकी ३१६ पदे सरळसेवा भरतीने भरावयाची असून त्यापैकी ८६ पदांसाठी उमेदवारांची निवड झाली आहे. उर्वरित २३० पदे भरण्याबाबत बाह्य संस्थेची नेमणूक करून जाहिरातीद्वारे भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. व खात्यामार्फत बढतीने भरावयाची ६३२ पदे असून ९३ पदी नेमणूका देण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच ३८९ पदांकरीता कर्मचाऱ्यांची इच्छुकता मागविण्यात आली असून उर्वरित १५० पदांकरीता खाते बढती परिक्षेची कार्यवाही टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे.

घटकसंवर्ग ३ व ४ या पदात रिक्त जागा भरण्याकरिता सन २०१२ मध्ये १९७८९ रिक्त पदे भरण्याकरिता चालक (कनिष्ठ), वाहक (कनिष्ठ), लिपीक टंकलेखक (कनिष्ठ), सहाय्यक (कनिष्ठ) जाहिरात देण्यात आली होती. सदर जाहिरातीस प्रतिसाद मिळून सुमारे १४८७२ पदे भरण्यात आली. तसेच सन २०१४ मध्ये ५९३१ रिक्त पदे भरण्याकरिता चालक (कनिष्ठ), प्रमुख कारागिर (कनिष्ठ), कारागिर क (कनिष्ठ) व सहाय्यक (कनिष्ठ) जाहिरात देण्यात आली होती. सदर जाहिरातीस प्रतिसाद मिळून सुमारे २९२१ पदे भरण्यात आली. सन २०१५ मध्ये ७६३० चालक (कनिष्ठ) प्रवर्गामधील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार २१ विभागाच्या वाहन चालन चाचणीचे कामकाज पूर्ण झाले असून १७ विभागाची निवड यादी व अतिरिक्त यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार ९४० उमेदवारांना नेमणूका देण्यात आलेल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

हजरत कोचक शहावली उर्फ शहंशावली दर्गाह, बीड यांची

इनाम जमिनीचे बेकायदेशीर विल्हेवाट लावल्याबाबत

(६५) * १६०९८ श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) हजरत कोचक शहावली उर्फ शहंशावली दर्गाह, बीड यांना आगरनांदुर, ता.गेवराई येथे सर्व्हे नं.१७, गट नं.४० मध्ये ३० एकर २५ गुंठे जमीन सर्व्हिस इनाम (खिदमतमास) म्हणून शासन गॅजेटला नोंद आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरची जमीन खिदमतमास असतानाही मदतमास आहे असे बनावट दस्तावेज तयार करून संबंधितींनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून त्यांची विल्हेवाट लावल्याची तक्रार जिल्हाधिकारी, बीड यांच्याकडे दिनांक ३१ ऑगस्ट, २०१३ रोजी वा त्यासुमारास करण्यात आली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार दर्गाहचे मुतावली यांनी दिलेल्या उक्त तक्रारीबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) मौजे आगर नांदूर, ता.गेवराई, जि.बीड येथील सर्वे नं.१७ मधील ३० एकर ३ गुंठे एवढ्या जमीनीची वक्फ जमीन म्हणून दिनांक २४/१/१९७४ रोजीच्या शासन राजपत्रात नोंद आहे.

(२) जिल्हाधिकारी, बीड यांचेकडे उपलब्ध अभिलेख तपासले असता अशी तक्रार प्राप्त झाली असल्याचे आढळून येत नाही.

(३) व (४) मौजे आगर नांदूर, ता.गेवराई, जि.बीड येथील सर्वे नं.१७, गट नं.४० मधील जमिनीबाबत अपर जिल्हाधिकारी (भू.सुधार), बीड यांचेमार्फत चौकशी करण्यात आली आहे. त्यावरून असे दिसून येते की, उप जिल्हाधिकारी (भू.सुधार), बीड यांनी त्यांचेकडे दाखल झालेल्या अपिलावर दिनांक १७/५/२००९ रोजी दिलेल्या निकालात सदर जमीन हैद्राबाद इनाम निर्मूलन कायदा १९५४ च्या तरतूदी नुसार मदतमाश इनाम जमीन म्हणून घोषित करून उक्त कायद्याच्या कलम ६(१) प्रमाणे त्याची प्रतिबंधित मालकी संबंधिताच्या नावे मंजूर केलेली होती. त्याविरुद्ध संबंधितांनी महाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद यांचेकडे दावा दाखल केला. मात्र उक्त न्यायाधिकरणाने दिनांक ३०/३/२००९ रोजी त्यांना सदर प्रकरण चालविण्याचे अधिकार नसल्याचे नमूद करून सदर दावा खारिज केला. तदनंतर संबंधितांनी मा.उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे सिव्हिल रिव्हिजन अप्लिकेशन नं.१९९/२०१० दाखल केले. सदर अर्जावर मा.उच्च न्यायालयाने महाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरणास अपिल चालविण्याचे अधिकार असल्याचा निर्णय दिनांक १७/१/२०१२ रोजी दिला. सदर निर्णयाविरुद्ध प्रतिवादी यांनी मा.सर्वोच्च न्यायालयात अपील (सिव्हिल) क्र.६२८५/२०१४ दाखल केली असता मा.सर्वोच्च न्यायालयाने मा.उच्च न्यायालयाच्या वरील निर्णयास स्थगिती दिली असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी अटल पेन्शन योजना लागू करण्याबाबत

(६६) * १७४५७ श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी अटल पेन्शन योजना माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या अटल पेन्शन योजनेचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे,
- (३) असल्यास, या अटल पेन्शन योजनेचा लाभ किती एस.टी. कर्मचाऱ्यांना होणार आहे,
- (४) असल्यास, या योजनेमध्ये ४० वर्षावरील कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे काय,
- (५) नसल्यास, या योजनेचा फायदा ४० वर्षावरील कर्मचाऱ्यांना मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१), (२) व (३) महामंडळातील ज्या कर्मचाऱ्यांचे वय १८ ते ४० वर्षे आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे बँकेत बचत खाते आहे, अशा सर्व पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाची अटल पेन्शन योजना अनुज्ञेय आहे. सदरची योजना कर्मचाऱ्यांच्या मासिक योगदानावर अवलंबून असून, दरमहा रु.४२/- ते रु.२१०/- योगदान केल्यास ६० वर्षे वयापासून रु.१,०००/- ते रु.५,०००/- दरमहा आयुष्यभर निश्चित पेन्शनचा लाभ अनुज्ञेय राहिल. दिनांक १०.६.२०१५ ते ३१.१२.२०१५ या कालावधीत सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांस महिली पाच वर्षे हप्त्याची ५०% रक्कम केंद्र शासनाद्वारे भरण्यात येईल, अशा योजनेच्या लाभार्थी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी/पत्नीस सदर पेन्शन योजना अनुज्ञेय राहिल.

(४) नाही.

(५) सदरची योजना केंद्र शासनाची असून, त्या निकषाप्रमाणे राबविण्यात येत आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

नांदेड जिल्हयातील कंत्राटदाराने महावितरण कंपनीच्या अभियंत्याची
खोटी स्वाक्षरी करुन गैरव्यवहार केल्याबाबत

(६७) * १७८७५ डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड जिल्हयातील महावितरण कंपनीच्या अभियंत्याची खोटी स्वाक्षरी करुन सुमारे ६० लाख रुपयांच्या देयकांचा कंत्राटदाराने गैरव्यवहार केल्याची घटना माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याप्रकरणी नायगांव (जि.नांदेड) पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,
- (४) असल्यास, तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) अंशतः खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) सदर बाबतीत कंत्राटदाराने केलेल्या कामाची महावितरण कंपनीकडून स्थळ तपासणी चालू आहे. तसेच संबंधित नोंदविलेल्या गुन्ह्यानुसार पोलीस स्टेशन,नायगांव याच्यामार्फत पुढील तपास चालू आहे.

(४) याप्रकरणी प्रथम दर्शनी दोषी आढळलेल्या महावितरणच्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरुद्ध महावितरण कंपनीकडून चौकशीची कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

महानंद दुध डेअरी महासंघाने कोट्यवधीचा गैरव्यवहार केल्याबाबत

(६८) * १६५२७ श्री.जयंत पाटील : सन्माननीय दुग्धविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्य दुध वितरक आणि वाहतूक संघटनेचे अध्यक्ष, श्री.नाईक यांनी सन २००५ मध्ये महानंद दुध डेअरी महासंघात कोट्यवधीचा गैरव्यवहार केल्याबाबत शासनाकडे तक्रार दाखल केल्यानुसार शासनाने चौकशीचे आदेश दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, चौकशीमध्ये आढळून आलेल्या दोषींविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय.

(२) सदर प्रकरणी चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील श्री.के.शिवरामकृष्णन यांनी दिलेल्या चौकशी अहवालानुसार तत्कालीन श्री.एस.बी.तळेकर, कार्यकारी संचालक, श्री.व्ही.बी.बनकर, व्यवस्थापक (अभियांत्रिकी) व श्री.आर.व्ही.झाडबुके, महाव्यवस्थापक (वित्त) व वि.स. यांना दूध महासंघाने सेवेतून बडतर्फ केलेले आहे. याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने श्री.एस.बी.तळेकर यांच्याविरुद्ध अपसंपदेच्या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून दिनांक ९.११.२०१५ रोजी विशेष न्यायालय, मुंबई येथे विशेष खटला क्र.६५/२००५ अन्वये दोषारोप पत्र दाखल केले असून सदर प्रकरण विशेष न्यायालयात काळाघोडा, मुंबई येथे न्यायप्रविष्ट आहे. तसेच श्री.तळेकर यांच्याविरुद्ध दूध महासंघाने दाखल केलेल्या एफ.आय.आर.नुसार गुन्हे अन्वेषण विभाग (ई.ओ.डल्ब्यु) या विभागाने सत्र न्यायालय, मुंबई (किल्ला कोर्ट) येथे आरोपपत्र दाखल केले असून सदरचा दावा न्यायप्रविष्ट आहे.

याशिवाय श्री.के.शिवरामकृष्णन यांच्या विभागीय चौकशीतील सिध्द झालेल्या दोषारोपानुसार मा.सहकार न्यायालय, मुंबई येथे रु.८.५५ कोटी व्याजासह वसूल करण्याबाबतचा दावा दाखल असून त्यावर सुनावण्या सुरु आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

बीड जिल्ह्यातील पारधी समाजातील नागरिकांच्या समस्यांबाबत

(६९) * १५६५२ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड जिल्ह्यातील पारधी समाजातील नागरिकांचे राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन जगणे असह्य झाले असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार पारधी समाजातील नागरिकांची अन्न पाण्यावाचुन होत असलेली गैरसोय, उपासमारी दूर करण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

रिलायन्स, बेस्ट आणि टाटा या समान वीज दराची आकारणी
करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करणेबाबत

(७०) * १६७५० श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील वीज ग्राहकांवर दरवाढ करून ग्राहकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या रिलायन्स, बेस्ट आणि टाटा या तीन वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी मुंबईकरांसाठी समान वीज दराची आकारणी करण्याचे मा.ऊर्जा मंत्र्यांनी आदेश दिल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबईतील वीज पुरवठ्याविषयीच्या उपयोजनांसाठी मा.ऊर्जा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, समितीची रचना कार्यक्षम व कालावधी काय आहे,

(४) असल्यास, उक्त समितीने अहवाल सादर केला आहे काय, अहवालाचे स्वरूप काय आहे,

(५) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने मुंबईकरांसाठी समान वीज दर आकारणी करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) मुंबईत ५०० युनिटपर्यंतच्या वीज वापर करणाऱ्या सर्व वीज कंपन्यांच्या ग्राहकांना समान वीज दर ठेवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

(२) हे खरे नाही. मुंबई परिसरातील विद्युत पुरवठासंबंधी करावयाच्या उपाययोजना संदर्भात शासन निर्णय क्रमांक : बैठक -२०१५/प्र.क्र.४८०/ऊर्जा-४, दिनांक २९ जानेवारी, २०१६ अन्वये प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

(३) सदर समितीचे अध्यक्ष प्रधान सचिव (ऊर्जा) हे असून प्रधान सचिव (महसूल), प्रधान सचिव (नगर विकास), प्रधान सचिव (पर्यावरण), सचिव, रस्ते (सार्वजनिक बांधकाम), आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर, महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम, व्यवस्थापकीय संचालक, महापारिषण, व्यवस्थापक संचालक, महावितरण, मुख्य कार्यकारी अधिकारी, रिलायन्स इन्फ्रा कंपनी, मुख्य संचालन अधिकारी व कार्यकारी संचालक टाटा पॉवर कंपनी, मुख्य अभियंता, राज्य भार प्रेषण केंद्र, मुख्य अभियंता, राज्य पारिषण उपक्रम हे १५ सदस्य आहेत. तसेच व्यवस्थापकीय संचालक, महापारिषण हे समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील.

सदर समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे आहेत :-

- (अ) मुंबई परिसरात विद्युत पुरवठा करणाऱ्या बेस्ट उपक्रम, मे.टाटा पॉवर कंपनी आणि मे.रिलायन्स इन्फ्रा कंपन्यांना मुंबई पारिषण व वितरण प्रणाली बळकट करण्यासाठी उपयुक्त उपाययोजनांचा आढावा घेणे व समितीच्या माध्यमातून उचित निर्देश देवून त्याची अंमलबजावणी करणे.
- (ब) मुंबईतील वीज मागणी पूर्ण करण्यासाठी आंतरराज्य (ISTS) आणि राज्यांतर्गत (InSTS) पारिषण प्रणालीतून वीज पारिषित करून आणण्यासाठी आवश्यक उपाय योजने.
- (क) मे.टाटा पॉवर कंपनीचा तेलावर चालणारा संच क्र.६ आर्थिक कारणांनी बंद असल्याने, तो संच कोळशावर चालू करण्यासंबंधी योग्य ते निर्णय घेऊन, सर्व संबंधितांच्या सहकार्याने त्याची अंमलबजावणी करणे.
- (ड) मुंबई शहर व उपनगरात भविष्यातील वीज मागणीचा अभ्यास करून ४००/२२०/१३२/१०० केव्ही उपकेंद्र उभारणे. त्या अनुषंगाने उपकेंद्रासाठी लागणारी जागा एम.एम.आर.डी.ए./बृहन्मुंबई महानगरपालिका / सिडको / स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर सक्षम संस्थांकडून प्राप्त करून घेणे व आवश्यक सहकार्य करणे तसेच नगरविकास विभागाच्या विकास आराखड्यात त्यासाठी तरतूद करणे.

- (इ) मुंबई शहर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये (DC Rules १९९१) विशेष प्रकारच्या उपकेंद्रासाठी उपयुक्त बदल करणे आवश्यक राहिल. त्यात वीज पुरवठा पायाभूत आराखडा सुविधांसाठी विशेष नियम तयार करणेही गरजेचे आहे. त्या अनुषंगाने योग्य निर्णय तातडीने घेणे. मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या वितरण उपकेंद्रासाठी जागेची गरज असल्याने शासकीय/बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील जागा आवंटीत करणे.
- (फ) मुंबईस लागून असलेल्या परिसरातून मुंबईत वीज पारेषणासाठी, वाहिन्या (केबल/ओव्हरहेड) उभारताना वने, पर्यावरण, रेल्वे, बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग संबंधी आवश्यक ती परवानगी तातडीने मिळण्यासाठी निर्देश देणे तसेच Right of Way संबंधात उद्भवणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याबाबत उपाययोजना करणे.

याबाबत समितीचा कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही.

- (४) सदर समितीने अद्यापपर्यंत अहवाल सादर केलेला नाही.
 (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे जिल्ह्यात मुद्रांकावर जुनाट व पिवळेपणा आणून बाजारात
 दामदुप्पट किंमतीला विक्री केल्याबाबत**

(७१) * १९०७४ श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे जिल्ह्यात मालमत्तेचे ८ ते १० वर्षांपूर्वीचे जुने व्यवहार दाखविण्यासाठी जुन्या तारखांच्या मुद्राकांना बाजारात मागणी असल्याने त्याचा फायदा घेत एका व्यक्तित्ने चहाच्या पाण्यात मुद्रांक बुडवून सुकविले व मुद्रांकावर जुनाट व पिवळेपणा आणून बाजारात दामदुप्पट किंमतीला विक्री करित असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर व्यक्तिला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यास अटक करून, शासकीय मुद्रांक कोणाकडून घेतले व कोणाला विक्री केली याची चौकशी करून संबंधित गुन्हेगारांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय, हे खरे आहे.

(२) प्राप्त अहवालानुसार, आरोपी अशोक अरुण खरात यांना पोलीसांनी अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपीकडे पोलीसांनी विचारपूस केली असता, त्याने स्टॅम्पपेपर्स कोणाला विक्री केले, याबाबत काहीही एक आठवत नाही व माहिती नाही, असे सांगितल्याने त्याचेकडून कोणत्या ग्राहकाने मुद्रांक खरेदी केली त्यांची नावे अद्याप पावेतो निष्पन्न झालेली नाहीत. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस यंत्रणेमार्फत चालू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील देवस्थान ईनाम जमिनी वहिवाटदारांच्या नावे करण्याबाबत

(७२) * १८३१० डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ७१९६ ला दिनांक ३० जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील देवस्थान ईनामाच्या जमिनी वहिवाटदारांच्या नावे करण्याबाबत शासनाने नेमलेल्या अभ्यास समितीकडून शासनास प्राप्त झालेल्या अहवालाची सुरु असलेली छाननी पूर्ण झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, प्राप्त झालेल्या अहवालाची छाननी पुर्ण झालेली नसल्यास, प्रस्तुत कार्यवाही केव्हापर्यंत पुर्ण होणे अपेक्षित आहे,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,

(४) असल्यास, तद् नुसार राज्यातील देवस्थान ईनामाच्या अहस्तांतरणीय जमिनी वहिवाटदारांच्या नांवावर करण्यासंदर्भात निर्णय घेऊन याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२), (३) व (४) राज्यातील देवस्थान इनाम जमिनीबाबत समस्यांचा अभ्यास राज्यातील शिफारशी करण्याकरिता तत्कालीन राज्यमंत्री (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. सदर समितीचा अहवाल स्विकृतीकरीता शासनस्तरावर विचाराधीन आहे.
(५) प्रश्न उद्भवत नाही.

सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांना दुष्काळी मदतीच्या योजना लागू करण्याबाबत

(७३) * १८७९३ श्री.आनंदराव पाटील, श्री.मुझफ्फर हुसैन
सध्यद : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सातारा जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या ४५९ आहे. तर ५० पेक्षा कमी पैसेवारी असणारी ३४३ गावे जाहीर करण्यात आली आहेत. टंचाईग्रस्त गावांच्या आकडेवारीत मान, खटाव, फलटण, पाठण, वाई, उत्तर कोरेगावातील गावांची संख्या मोठी आहे तर कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये यांच्यासह इतर तालुकेही असल्याचे माहे ऑक्टोंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, तदनुसार सदर तालुक्यातील दुष्काळी गावांत शासनाच्या दुष्काळी मदतीच्या योजना लागू करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) व (२) सातारा जिल्ह्यात स २०१५-२०१६ च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांची संख्या ३४३ जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील पर्जन्यमान सरासरीच्या ६४.७

टक्के इतके झालेले आहे. दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या गावांमध्ये खालील सवलती लागू करण्यात आल्या आहेत.

- १) जमीन महसूलात सुट
 - २) कृषि पंपाच्या चालू वीज देयकात ३३.५% इतकी सुट
 - ३) शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
 - ४) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर
 - ५) दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.
 - ६) शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती.
 - ७) सहकारी पिक कर्जाचे पुनर्गठन.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.